



संस्थापक

स्वर्गीय वि. आ. तथा तात्यासाहेब कोरे



पर्यावरणाच्या संवर्धनासाठी...

नैसर्गिक उर्जेचा वापर करू,
वीजबिल शुन्य करू...



श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर

- प्रधान कार्यालय : वारणानगर, ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर. फोन : ०२३२८-२२४२८६/८७
- Visit : www.waranabank.com

श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर

ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर

PERFORMANCE HIGHLIGHTS

(आकडे रुपये लाखात)

तपशील	२०२२-२३	२०२३-२४
वसुल भाग भांडवल	३६८९.५०	३८६३.६६
राखीव निधी	८११९.९२	८४६८.९९
स्वनिधी	११८०९.४२	१२३३२.६५
खेळते भांडवल	१०८३८१.०४	१०८७८३.६८
भांडवल पर्याप्तता प्रमाण	१२.५६%	१२.८२%
ठेवी	९४८०७.६३	९७६६७.७१
कर्जे	५८४०३.६५	६२८९०.५३
गुंतवणूक	३४६५१.४६	३४३१२.९९
एकूण प्राप्ती	८६१६.३४	९२९२.८४
एकूण खर्च	८१३८.७८	८७९२.७६
निव्वळ नफा	४७७.५६	५००.०८
निव्वळ एनपीए प्रमाण	३.७८%	४.६५%
प्रति कर्मचारी व्यवसाय	३८९.८५	४९२.५१
प्रति कर्मचारी नफा	१.२२	१.५३
ऑडिट वर्ग	‘अ’	‘अ’

आमचे श्रध्दारथान



संस्थापक
वारणा विकासाचे जनक
सहकारमहर्षि स्व. तात्यासाहेब कोरे



महाराष्ट्राचे सुराज्य स्वप्न



मा. आमदार डॉ. विनयरावजी कोरे (सावकर)

अध्यक्ष

श्री वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समुह,



सुवर्ण महोत्सवी बँक

आधुनिक अर्थकारणाचे उपासक



मा. निपुण कोरे
विद्यमान चेअरमन





सुवर्ण महोत्सवी बँक



मा. उत्तम बा. पाटील
व्हा. चेअरमन

संचालक मंडळ
२०२३ ते २०२८



मा. प्रमोद म. कोरे
संचालक



मा. अरविंद भा. बुद्रुक
संचालक



मा. अँड. महादेव हिं. चावरे
संचालक



मा. बळवंत शं. पाटील
संचालक



मा. बाबासो गो. बावडे
संचालक



मा. डॉ. प्रशांत म. जमने
संचालक



मा. डॉ. प्रताप र. पाटील
संचालक



मा. विनायक रा. बांदल
संचालक



मा. अभिजीत य. पाटील
संचालक




मा. प्रकाश रं.माने
संचालक



मा. प्रभाकर ना.कुरणे
संचालक



मा. संजय दि.जमदाडे
संचालक



मा. नानासो न. दुर्गाडे
संचालक




मा. सौ. सुवर्णा रा.माने
संचालिका



मा. सौ. महानंदा द. घुगरे
संचालिका



मा. सौ. ज्योती अ. हराळे
स्वीकृत तज्ञ संचालिका (सी.ए.)



मा. राजेश प. सार्दळ
मुख्य कार्यकारी अधिकारी

एक्झिक्युटीव्हज



श्री. प्रकाश म. डोर्डेजड
जनरल मॅनेजर



सुवर्ण महोत्सवी बँक

संचालक मंडळ
२०१७ ते २०२३



मा. बाळासाहेब य. पाटील
संचालक (दि.०५/११/२०२३ पर्यंत)



मा. धोंडीराम मं. सिद
संचालक (दि.०५/११/२०२३ पर्यंत)



मा. बाबासो ना. पाटील
संचालक (दि.०५/११/२०२३ पर्यंत)



कै. डॉ. नितीन शं. माळी
संचालक (३०-०५-२०२२ पर्यंत)



मा. सौ. नलिनी ब. डोईजड
संचालिका (दि.०५/११/२०२३ पर्यंत)



मा. सौ. शोभा प्र. कोरे
संचालिका (दि.०५/११/२०२३ पर्यंत)



मा. नागनाथ अं. बसुदे
संचालक (दि.०५/११/२०२३ पर्यंत)



मा. सौ. शिल्पा बा. शिंगारे
तज्ञ संचालिका
(दि.०५/११/२०२३ पर्यंत)



सुवर्ण महोत्सवी बँक



मा. विश्वेश निपुण कोरे
व्यवस्थापकीय मंडळ अध्यक्ष
(दि.०५/११/२०२३ पर्यंत)

व्यवस्थापकीय मंडळ
(Board of Management)



मा. उत्तम बाबासाओ पाटील
सदस्य
(दि.०५/११/२०२३ पर्यंत)



मा. अँड. महादेव हिंदुराव चावरे
सदस्य
(दि.०५/११/२०२३ पर्यंत)



कै. आण्णासाहेब जित्राप्या देसाई
सदस्य
(दि.०५/११/२०२३ पर्यंत)



मा. सी.ए. सुनिल सुहास नागांवकर
सदस्य
(दि.०५/११/२०२३ पर्यंत)



सन्माननीय सभासद बंधू भगिनीनो,

सप्रेम नमस्कार,

सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांनी सहकारातून समृद्धीचे स्वप्न बघितले. तात्यासाहेबांच्या दूरदृष्टीपूर्ण कल्पकतेवर त्यांच्या सहकार्यांनी विश्वास ठेवला आणि वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूहाच्या माध्यमातून कृषी औद्योगिक क्रांतीचा एक नवा अध्यायाला सुरुवात केली. वारणा परिसरातील शेतकऱ्याला त्याच्या घामाच्या पैशाचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता यावे यासाठी श्री वारणा सहकारी बँकेची स्थापना केली. यशस्वी सुवर्ण महोत्सवी वाटचालीनंतर हिरक महोत्सवाकडे वाटचाल करित असलेल्या आपल्या बँकेने कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात

सहकारी बँकांमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. बँकेच्या या प्रगतीचे खरे श्रेय सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांचे आहे. चालू वर्षाचा वार्षिक अहवाल आपणांसमोर सादर करण्याच्या निमित्ताने आपलेशी संवाद साधताना आनंददायी अनुभव आला आहे. दिनांक ३१/०३/२०२४ अखेरचा वार्षिक अहवाल आपणांसमोर सादर करताना मला विशेष आनंद होत आहे.

शेतकऱ्यांपासून नोकरदारांपर्यंत आणि व्यवसायिकापासून उद्योजकांपर्यंत सर्व क्षेत्रातील बँकेचे ग्राहक आणि सभासदांच्या व ग्राहकांच्या प्रगतीसाठी आपली बँक नेहमीच प्रयत्नशील आहे. प्रत्येक महिलांचे, कुटूंबाचे उन्नतीकरीता, जीवनमान उंचविणेकरीता खास महिलांचेकरीता घरगुती व इतर उद्योग उभारणी करीता कर्ज योजना सुरू केली आहे. महिला बचत गटासाठी अर्थपुरवठा केला जात आहे. बँकेने नुकतेच पीएम सुर्यधर मुफ्त बिजली योजना कार्यान्वीत केली असून सदर योजनेद्वारे सौर उर्जा साधन खरेदीकरीता कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे व सदर योजनेस मोठा प्रतिसाद मिळत आहे. सुधारित व वेगवान तंत्रज्ञानामुळे बँकेचे सभासद व ग्राहक यांचेमधील अंतर दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. काळानुरूप उद्योग, व्यवसाय चालविणाऱ्या तांत्रिक पध्दती बदलत आहेत. या सर्व बदलांचा वेध घेत श्री वारणा सहकारी बँक या बँकाशी जोडल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकाला सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहे हे सांगताना मला विशेष अभिमान वाटत आहे.

माहिती तंत्रज्ञानाचा मुख्य पाया असलेल्या इंटरनेट सुविधेमुळे कॅशलेस व्यवहार करून डिजीटल बँकिंगला चालना देणे यामुळे डिजीटल बँकिंगची लोकप्रियता वाढत आहे. उपरोक्त सर्व बाबींचा विचार करता व बँकिंग स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्या बँकेला डिजीटल सुविधा ग्राहकांना देणे अनिवार्य झाले आहे. त्याचबरोबर आपल्या बँकेने वेगवेगळ्या डिजीटल चॅनेलचा वापर करून एटीएम, पीओएस, डेबीट कार्ड, ई-कॉम, युपीआय मोबाईल बँकिंग याशिवाय इलेक्ट्रॉनिक पेमेंटसाठी आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस, एनएसीएच, युपीआय इत्यादी सुविधा देत आहे. सरकारी व खाजगी बँकाप्रमाणे नागरी सहकारी बँकांकडे आधुनिक तंत्रज्ञानावर खर्च करण्यासाठी पुरेसा निधी, कुशल मनुष्य बळाचा आभाव असताना सुध्दा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपली बँक आधुनिक तंत्रज्ञानाचा सातत्याने स्विकार करत आहे व जरूर त्या सेवा देणेस बँक कटीबद्ध आहे.

वारणा परिसराबरोबरच राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात विस्तार असलेल्या आपल्या बँकेने बँकिंग व्यवसायातील नव्या बदलांचा स्विकार करतानाच सभासद, ठेवीदार, कर्जदार व ग्राहक या सर्वांनी आपुलकीची आपली सेवा देण्याची आपली परंपरा कायम ठेवली आहे. बँकेच्या निकोप आर्थिक आरोग्यासाठी कर्जदारांचेकडून वेळेत कर्ज परतफेड होणे गरजेचे आहे. आपल्या बँकेच्या आर्थिक शिस्तीचे पालन करत आतापर्यंत कर्जदारांचे यासाठी सहकार्य लाभले आहे. यापुढील काळात सुध्दा कर्जदारांचे हे सहकार्य कायम राहिल असा मला विश्वास वाटतो. स्वर्गीय तात्यासाहेबांनी घालून दिलेल्या आदर्शांची वाटचाल करत असताना बँकेला प्रगतीचे शिखर गाठण्यासाठी संचालक मंडळ, व्यवस्थापकीय मंडळ आणि प्रशासन कटिबद्ध असून तुम्हा सर्वांची साध सुध्दा खुप मोलाची आहे.

समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत उध्दाराचे सहकाराचे तत्व जपत श्री वारणा सहकारी बँक आपल्या 'आकांक्षाच्या क्षितीजाला अर्थ देण्याचे ब्रीद वाक्य आपणा सर्वांच्या सहकार्याने सदैव सार्थ ठरवेल याचा मला विश्वास आहे.

धन्यवाद !

जय सहकार !

आपला,
निपुण विलासराव कोरे
चेअरमन

संचालक मंडळ (सन २०२३-२०२८ सालाकरीता)

अ.नं	नांव		हुद्दा	गांव
१	मा. निपुण विलासराव कोरे	D.M.E. A.E	चेअरमन	वारणानगर
२	मा. उत्तम बाबासो पाटील	B.A.	व्हा. चेअरमन	लाटवडे
३	मा. प्रमोद महादेव कोरे	B.E.(Civil)	संचालक	कोडोली
४	मा. अरविंद भाऊसो बुद्रुक	S.S.C.	संचालक	ऐतवडे बु।।.
५	मा. अॅड. महादेव हिंदुराव चावरे	B.Com.LLB(Spl.)	संचालक	देवाळे
६	मा. बळवंत शंकर पाटील	B.Com.	संचालक	सागांव
७	मा. बाबासो गोविंद बावडे	S.S.C.	संचालक	बहादुरवाडी
८	डॉ. प्रशांत मधुकर जमने	B.A.M.S.	संचालक	कोडोली
९	मा. डॉ. प्रताप रघुनाथ पाटील	L.F.F.	संचालक	पोखले
१०	मा. विनायक राजाराम बांदल	B.A.	संचालक	सावर्डे
११	मा. अभिजीत यशवंत पाटील	B.A.	संचालक	मांगले
१२	मा. प्रकाश रंगराव माने	S.S.C.	संचालक	भादोले
१३	मा. प्रभाकर नामदेव कुरणे	H.S.C.	संचालक	घुणकी
१४	मा. संजय दिनकर जमदाडे	B.Sc	संचालक	माले
१५	मा. नानासो नवला दुर्गाडे	D.Ed	संचालक	आरळे
१६	मा. सौ.सुवर्णा राजेंद्र माने	B.A. Bed	संचालिका	अंबप
१७	मा. सौ.महानंदा दत्तात्रय घुगरे	B.A. Bed	संचालिका	मिणचे
१८	मा. सौ.ज्योती अक्षय हराळे	C.A., C.S	तज्ञ संचालिका	कोल्हापूर
१९	मा. बाळासाहेब यशवंत पाटील (दि.०५.११.२०२३)	S.S.C.	संचालक	सातवे
२०	मा. धोंडीराम मंगू सिद (दि.०५.११.२०२३ पर्यंत)	B. Com	संचालक	घुणकी
२१	मा. बाबासो नामदेव पाटील (दि.०५.११.२०२३ पर्यंत)	H.S.C.	संचालक	देवर्डे
२२	कै. डॉ. नितीन शंकर माळी (दि.३०.०५.२०२२ पर्यंत)	B.A.M.S.	संचालक	किणी
२३	मा. सौ. शोभा प्रमोद कोरे (दि.०५.११.२०२३ पर्यंत)	S.S.C.	संचालक	कोडोली
२४	मा. सौ.नलिनी बसवेश्वर डोईजड (दि.०५.११.२०२३)	S.S.C.	संचालिका	इचलकरंजी
२५	मा. नागनाथ अंबाजी बसुदे (दि.०५.११.२०२३ पर्यंत)	C.A.	तज्ञ संचालक	इचलकरंजी
२६	मा. सौ.शिल्पा बाबासो शिनगारे (दि.०५.११.२०२३)	C.A.	तज्ञ संचालिका	मुंबई
२७	श्री. राजेश पद्माकर सार्दळ	M.Com. LLB (Gen), JAIIB,	मुख्य कार्यकारी	कोल्हापूर

एक्झिक्युटीव्हज

१	श्री. प्रकाश महादेव डोईजड	B.Com	जनरल मॅनेजर	पारगांव
---	---------------------------	-------	-------------	---------



आपल्या आकांक्षाच्या क्षितीजाला 'अर्थ' देणारी सुवर्ण महोत्सवी बँक...

वारणा बँक



सहकारमहर्षि
स्व. तात्यासाहेब कोरे



वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती
विकास महामंडळ यांचे व्याज परतावा
कर्ज योजना
व्याज दर १२%



महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय
वित्त व विकास महामंडळ
यांचे व्याज परतावा कर्ज योजना
व्याज दर १२%



सौर उर्जा कर्ज योजना

* व्याज १०.५०%
पंतप्रधान सुर्यघर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना
रु. ५ लाखांपर्यंत कर्ज



अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास
विकास महामंडळ अर्थसहाय्य
सुविधा उपलब्ध
व्याज दर १२%

श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर

ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.



वार्षिक सर्वसाधारण सभा

* नोटीस *

(फक्त सभासदांकरीता)

सर्व सभासदांना कळविणेत येते की, आपल्या बँकेची सन २०२३-२४ ची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, गुरूवार दि. २९-०८-२०२४ रोजी दुपारी ०३.०० वा. 'विनय कोरे क्रीडा व सांस्कृतिक सभागृह, तात्यासाहेब कोरे इंजिनिअरींग कॉलेज', वारणानगर येथे खालील विषयांवर विचार व निर्णय घेणेसाठी बोलविणेत आलेली असून सर्व सभासदांनी वेळेवर अगत्यपूर्वक हजर रहावे, ही विनंती आहे.

* सभेपुढील विषय *

- दि. १०.०८.२०२३ रोजी झालेल्या मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसिडींग वाचून कायम करणे.
- सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील बँकेच्या कामकाजाचा अहवाल व बँकेचे वैधानिक लेखापरिक्षकांनी तपासलेला ताळेबंद व नफा-तोटा पत्रके मंजूर करणे.
- संचालक मंडळाने मंजूर केलेल्या सन २०२३-२४ सालाचे नफा विभागणीस अंतिम मंजूरी देणे व लाभांश जाहीर करणे.
- सन २०२३-२४ मध्ये अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजूरी देणे. तसेच सन २०२४-२५ सालाकरिता खर्चाचे अंदाजपत्रक मंजूर करणे.
- वैधानिक लेखापरिक्षक मे.के.जी.बी. अण्ड जे असोसिएट्स, चार्टर्ड अकॉंटंट्स, कोल्हापूर यांचेकडून आलेला सन २०२३-२४ सालचा तपासणी अहवाल अवलोकणी घेणे व तो स्विकारणे तसेच सन २०२२-२३ च्या वैधानिक लेखापरिक्षण अहवालाच्या दोष दुरुस्ती अहवालास मान्यता देणे.
- बँकिंग नियमन कायदा १९४९ मधील तरतुदीनुसार रिझर्व्ह बँकेच्या RBI/2021-22/25 Refd.No.DoS.co.arg/sec 01/08.091.001/2021-22 Dt.27/04/2021 इ. रोजीच्या परिपत्रकान्वये संचालक मंडळाने सन २०२४-२५ सालाकरिता वैधानिक लेखापरिक्षकांचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेस सादर केला असून त्यांचेकडून आलेल्या मान्यतेनुसार सन २०२४-२५ सालाकरिता वैधानिक लेखापरिक्षक नियुक्त करणे व त्यांचा मेहनताना ठरविणेबाबत.
- संचालक मंडळाने कर्जातील व्याज, दंडव्याज तसेच एक रक्कमी कर्ज परतफेड योजनेतर्गत व इतर वसुली खर्चात दिलेल्या सवलतीस मान्यता देणे व दिर्घकाळ थकीत असलेली कर्जे बुडीत कर्ज निधी खाती निर्लेखित करणेस मंजूरी देणे.
- संचालक मंडळाने शिफारस केलेल्या बँकेच्या स्टॉफींग पॉर्नला मान्यता देणे.
- संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईकांना दिलेल्या कर्जाची नोंद घेणे.
- वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित असणाऱ्या सभासदांचे अनुपस्थितीस मंजूरी देणे.
- संचालक मंडळाने शिफारस केलेल्या बँकेचा लाँग टर्म परस्पिक्टीव्ह प्लॅनला मान्यता देणे.
- सन २०२३-२४ ते २०२८-२९ या कालावधीसाठी झालेल्या संचालक मंडळाचे निवडणूक निकालाची नोंद घेणे.
- रिझर्व्ह बँकनिकषानुसार सन २०२४-२०२५ सालाकरिता तयार केलेले Compromise Settlements & Technical Write-offs धोरणास अंतिम मान्यता देणे.
- मा.अध्यक्षसो यांचे परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे.

स्थळ : वारणानगर

दिनांक : ०९.०८.२०२४

संचालक मंडळाचे आदेशावरून

राजेश पद्माकर सार्दळ

मुख्य कार्यकारी अधिकारी

* सभासदांना नम्र सूचना:

- आवश्यक गणपूर्ती अभावी सभा तहकूब झालेस सदरची सभा त्याच दिवशी अर्ध्या तासानंतर होईल व त्या सभेस गणपूर्तीची आवश्यकता असणार नाही.
- सभासदांना काही माहिती हवी असलेस अगर काही सूचना करावयाच्या असतील तर त्या दिनांक २६.०८.२०२४ पर्यंत हेड-ऑफिस, वारणानगर येथे पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात.
- सहकार कायद्यास अनुसरून उपस्थित सभासदांना सभेस उपस्थित राहिल्याबद्दलचे 'उपस्थिती प्रमाणपत्र' देण्यात येणार आहे. सदर उपस्थिती प्रमाणपत्र सभा नोटीसीचा भाग असल्याने सभेची नोटीस सोबत असल्याशिवाय सभागृहात प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
- ज्या सभासदांनी मागील सालातील डिव्हीडंडची रक्कम घेतलेली नाही त्यांनी आपली डिव्हीडंडची रक्कम घेऊन जाण्याची व्यवस्था करावी.
- पोटनियमानुसार बँकेच्या भागाची दर्शनी किंमत रू. १०००/- असून किमान दोन भाग धारण करणे अनिवार्य आहे. तरी ज्या सभासदांनी भाग धारणा पूर्ण केली नाही त्यांनी कृपया याची पुर्तता करावी.
- वार्षिक अहवालाची प्रत बँकेच्या सर्व शाखांमधून दि. ०९.०८.२०२४ पासून उपलब्ध होईल. तसेच बँकेच्या www.waranabank.com या वेबसाईटवर उपलब्ध राहील.

* उपस्थिती प्रमाणपत्र (सभासद प्रत) *

श्री. हे गुरूवार दि : २९-०८-२०२४ रोजी झालेल्या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित होते असे प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

सभासदाची सही

बँक प्राधिकृत अधिकार्याची सही

* उपस्थिती प्रमाणपत्र (बँक प्रत) *

श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर

श्री. हे गुरूवार दि : २९-०८-२०२४ रोजी झालेल्या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित होते असे प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

सभासदाची सही

बँक प्राधिकृत अधिकार्याची सही



श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर

ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.

सन २०२३-२४ सालचा ५९ वा वार्षिक अहवाल

सन्माननीय सभासद बंधू भगिनींनो-

सस्नेह नमस्कार :

प्रथम आपल्या बँकेचे संस्थापक सहकारमहर्षी स्व.वि.आ.तथा तात्यासाहेब कोरे यांना नम्र अभिवादन करून बँकेच्या ५९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व सभासद बंधू, भगिनींचे मी हार्दिक स्वागत करतो.

सहकारमहर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांनी वारणा परिसरातील प्रत्येक संस्था निर्माण करताना त्यांनी स्विकारलेली निती मुल्ये, कार्याची पध्दत आणि मार्गदर्शक तत्वांचा आदर्श नजरेसमोर ठेवून बँक प्रगती करित आहे.

निर्धार पक्का असेल आणि दिशा निश्चित असेल तर कोणतेही खडतर आव्हान पेलता येते यावर माझा पूर्ण विश्वास आहे, आणि यामुळेच आज आम्ही बँकेच्या माध्यमातून आपल्या आकांक्षाचे क्षितीज गाठण्यासाठी अती उच्च तंत्रज्ञानाचे आधारे दर्जात्मक, परिपूर्ण, सर्वकष, तांत्रिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करित आहोत. त्यामुळे बँकेत काही ना काही कारणाने येणारा प्रत्येक ग्राहक, उद्योजक स्वावलंबी होत आहे.

बँकेने रिझर्व्ह बँकेच्या धोरणांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून सभासद व ग्राहक व हितचिंतक यांचे सहकार्यातून व ठेवीदारांचा बँकेवरील असणारा अतूट विश्वास या कारणांमुळे आपली बँक सातत्याने अभिमानास्पद अशी कामगिरी करित आहे. एकोणसाठ वर्षातील दिर्घ अनुभव जमेस घेवून दूर दृष्टीने अधिक व्यापकपणे आर्थिक, सहकार क्षेत्रातील बदलांना सामोरे जात आपला वेगळेपणा वारणा बँकेने वेळोवेळी सिध्द केला आहे.

बँकेने केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा म्हणून बँकेची ३१ मार्च २०२४ अखेरची आर्थिक स्थिती व ५९ वा वार्षिक अहवाल आपणां सर्व सभासदासमोर मांडणे हे माझे कर्तव्य समजतो.

आपल्या बँकेने ऑडिट वर्ग 'अ' ची आजवरची परंपरा अबाधित ठेवली आहे हे सांगताना मला खूप अभिमान वाटतो. स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आम्ही बँकेचे कामकाज करित असून व वर्षानुवर्षाची परंपरा गिरवत बँकेच्या वर्षाअखेरची आर्थिक स्थिती आपणापुढे विशद करतो.

व्यवसाय वृद्धी : बँकेने व्यवसायामध्ये चांगली प्रगती केलेली आहे. दि.३१/०३/२०२४ अखेर आपले बँकेचा एकूण व्यवसाय रू.१६०५.५८ कोटीहून जास्त झाला आहे.

आपल्या आकांक्षाच्या क्षितीजाला 'अर्थ' देणारी सुवर्ण महोत्सवी बँक
वारणा बँक

बँकेची दि. ३१/०३/२०२४ ची आर्थिक स्थिती खालीलप्रमाणे आहे.

(आकडे लक्षमध्ये)

तपशील	दि. ३१/०३/२०२४
भाग भांडवल	३८६३.६६
राखीव व इतर निधी	८४६८.९९
खेळते भांडवल	१०८७८३.६८
भांडवल पर्याप्तता प्रमाण	१२.८२%
ठेवी	९७६६७.७१
कर्जे	६२८९०.५३
गुंतवणूक	३४३१२.९९

भाग भांडवल व स्वनिधी : बँकेच्या गतसालाच्या भाग भांडवलामध्ये अहवाल सालात रू. १७४.१६ लक्ष इतकी वाढ झाली असून एकूण भाग भांडवल दि. ३१/०३/२०२४ रोजी रू. ३८६३.६६ लक्ष इतके झाले आहे. याबरोबरच स्वनिधीमध्ये दि. ३१/०३/२०२४ अखेर रू. ५२३.२३ लक्षने वाढ होवून तो रू. १२३३२.६५ लक्ष इतका झाला आहे. कोणत्याही व्यवसायाची सक्षमता ही त्या व्यवसायातील भाग भांडवल व स्वनिधी यावर ठरविली जाते. भाग भांडवल व स्वनिधी हे बँकींग व्यवसायाचा पाया असून त्यावरूनच व्यवसायाचे आर्थिक स्थैर्य समजून येते. बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण १२.८२% इतके असून रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार किमान १२.००% इतके असणे आवश्यक आहे. आपले बँकेचे हे प्रमाण चांगले असलेने बँकेचा आर्थिक पाया भक्कम आहे.

ठेवी : कोणत्याही बँकेची ठेवी मधील वाढ ही त्या बँकेची जनमाणसातील असणाऱ्या विश्वासाहतेचे प्रतिक असते आपल्या बँकेच्या नवनवीन ठेव योजनांकडे ग्राहक कायम आकर्षित होतात. बँकेच्या एकूण प्रगतीमध्ये ठेव वाढीला अनन्यसाधारण महत्व आहे. बँकेचा विस्तार हा बँकेतील वाढणाऱ्या ठेवीवर अवलंबून असतो. या स्पर्धात्मक परिस्थितीतही ए.एल.एम.कमिटीच्या माध्यमातून वेळोवेळी इतर बँकांच्या ठेवीचे व्याजदराचे तुलनात्मक माहितीचा अभ्यास करून ठेवीचे व्याजदर आकर्षक ठेवलेले आहेत.

चालू वर्षी बँकेच्या एकूण ठेवी रक्कम रू. ९७६६७.७१ लक्ष इतक्या झालेल्या आहेत गतवर्षीच्या तलनेने यामध्ये रू. २८६०.०८ लक्ष इतकी वाढ झालेली आहे. बँकेच्या व्यवसायामध्ये झालेली वाढ म्हणजेच सभासद व ठेवीदारांचा बँकेवरील वाढता विश्वास हेच याचे प्रतीक म्हणावे लागेल.

ठेवीदारांच्या सुरक्षिततेसाठी आपली बँक डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडीट गॅरंटी कार्पोरेशन या रिझर्व्ह बँकेच्या विभागास विमा हप्ता (प्रिमीयम) नियमित पणे पाठविते. त्यामुळे नवीन नियमानुसार रू. ५.०० लक्ष पर्यंतचे ठेव विमा संरक्षण आपल्या बँकेतील ठेवीसाठी मिळत असलेने सर्वांनी आपल्या व आपल्या हितसंबंधीतांच्या ठेवी जास्तीत जास्त आपल्या बँकेत ठेवून बँकेच्या विकासात हातभार लावावा असे अवाहन मी या निमित्ताने करतो.

राष्ट्रीयकृत व कमर्शियल बँकांच्या तुलनेत आणि बदलत्या आर्थिक क्षेत्रातील बदलांचा परिपूर्ण अभ्यास करून बँकेने वेळोवेळी सादर केलेल्या ठेव योजनांना ग्राहकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला त्या बद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. आम्ही ठेवीदारांचे ठेवीचे विश्वस्त आहोत. या भूमिकेतून खातेदारांचा विश्वास जपण्याचे प्रयत्न सातत्याने करित आलो आहोत.

कर्ज : ठेवीदारांनी मोठ्या विश्वासाने आपले बँकेत ठेवलेला पैसा कर्जव्यवहारात गुंतवणे ही मोठी जोखीम असते अर्थव्यवस्थेतील अस्थिरता, आर्थिक मंदी या बाबींबरोबरच आपण ठेवीदारांचे ठेवींचे विश्वस्त आहोत या भूमिकेतून कर्जवितरण करताना आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी लागते.

आधुनिक बँकींग पध्दतीचा वापर करून नियोजन बध्द पध्दतीने कर्जे वितरीत केली आहेत हे करीत असताना बँकींग क्षेत्रातील बदलती परिस्थिती इतर बँकांचे कर्ज विषयक धोरण, व्याजदर इत्यादीचा सुक्ष्म अभ्यास करून नाविन्यपूर्ण योजना सादर केल्या याबरोबरच तंत्रशुध्द छाननी आणि पारदर्शक वितरण प्रणाली यामुळे बँकेचा कर्ज व्यवसाय रू.६२८९०.५३ लक्ष इतका झाला आहे. बँकेच्या एकूण कर्जापैकी अग्रक्रम क्षेत्राला दिलेल्या कर्जाचे एकूण कर्जाशी प्रमाण ७०.१७% व दुर्बल घटकाला दिलेल्या कर्जाचे प्रमाण १४.८०% इतके आहे. रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार हे किमान प्रमाण अग्रक्रम क्षेत्राला ६०% व दुर्बल घटक क्षेत्रास ११.५०% इतके अनिवार्य आहे त्याची लक्षांक पुर्तताही झाली आहे.

रिझर्व्ह बँकेचे परिपत्रकानुसार सहकारी बँकांना त्यांच्या एकूण कर्ज पुरवठ्याच्या ५०% कर्ज पुरवठा रू.२५.०० लक्षपर्यंत मर्यादीत ठेवण्याचे बंधनकारक केले असून सध्या बँकेने वितरीत केलेल्या कर्जांमध्ये ४०.०२% कर्जे ही रू.२५.०० लक्षच्या आतील आहेत. त्यामुळे बँकेने रू.२५.०० लक्षच्या आतील कर्ज मागणी करणाऱ्या कर्जदारांना कर्ज पुरवठा करणेचे धोरण ठेवलेले असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वैयक्तिक कर्ज वाटपाच्या मर्यादेमुळे सहकार क्षेत्रात होणारी मोठ्या रकमेची कर्ज मागणी विचारात घेवून बँकेने यापुर्वीच विविध बँकासमवेत सहभाग कर्ज योजने अंतर्गत (कन्सोर्शियम फायनान्स) कर्ज पुरवठा करून मोठ्या कर्जदारांची आर्थिक गरज भागविली आहे यामुळे बँकेच्या एकूण कर्जांमध्ये वृद्धी झाली आहे.

बँकेने वस्त्रोद्योगाच्या प्रगतीसाठी टफ अंतर्गत कर्ज पुरवठा केलेला असून त्यावर मिळणाऱ्या कॅपिटल सबसिडीचा फायदा संबंधित कर्जदारांना मिळवून दिला आहे. तसेच प्रोसेसिंग इंडस्ट्रीजसाठी टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन/एस्टॅब्लिशमेंट/ मॉडर्नायझेशन करिता देण्यात येणाऱ्या कर्जासाठी भारत सरकारकडून आपल्या बँकेची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती झाली आहे. याचा फायदा संबंधित कर्जदारांना मिळवून दिलेला आहे.

तसेच एमएसएमई मंत्रालय, भारत सरकार यांनी एकत्रित लिमिटेड रूपये एक कोटीच्या आतील कर्जासाठी ५% व्याज अनुदानाच्या स्किमचा लाभ बँकेने ग्राहकांना मिळवून दिला आहे. तसेच भारत सरकारच्या मिनीस्ट्री ऑफ फुड प्रोसेसिंग मार्फत मायक्रो एंटरप्रायजेस यांना दिल्या जाणाऱ्या ३५% कॅपिटल सबसिडीचा लाभ ग्राहकांना मिळवून दिला आहे.

बँकेमार्फत सध्या विजेची वाढती मागणी व त्यावर असणाऱ्या मर्यादा याचा विचार करून विजेची बचत होणेच्या हेतूने केंद्र सरकारची ‘पी.एम.-सुर्या घर : मुफ्त बिजली योजना’ आपले बँकेमार्फत सुरू केलेली आहे. सदरची योजना फक्त घरगुती सोलर वापराकरीताच असून या योजने अंतर्गत घरगुती वापराच्या सोलर प्लँट करिता केंद्र सरकारकडून किलो वॉटचे प्रमाणात सबसिडीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

त्याचबरोबर बँकेने समाजातील गरीब व अत्यल्प भांडवल असणारे कुटीर व लघुउद्योग व्यवसायीकांकरीता (उदा- हातगाडीवाले/फेरीवाले भाजीपाला व फळ विक्रेते विविध प्रकारच्या वस्तु, भांडी, कापड, इलेक्ट्रिक साहित्य इ. आठवडी बाजारात व रस्त्यावर विक्री करणारे, छोटे हॉटेल व्यवसाईक, मास-मटण विक्रेते, बांबुपासून तयार केलेल्या विविध वस्तु विक्रेते, मेवा मिठाई

विक्रेते, सुतार, लोहार, व्हेईकल मॅकॅनिकल इ.) यांच्या व्यवसाईक व त्या अनुषंगीक गरजा पूर्ण करणेकरीता अल्प मुदतीचे कर्जाचे धोरण केले आहे. तसेच समाजातील अल्प उत्पन्न असणाऱ्या कुटूंबातील महिला आपल्या कुटूंबाच्या मुलभुत गरजा पूर्ण करणेस हातभार लागावा म्हणून घरगुती उद्योग जसे की चटणी कांडप, ग्राईडींग मिल, वेगवेगळ्या प्रकारचे पापड तयार करणे, शेवया तयार करणे, विविध प्रकारच्या चटण्या, मसाले तयार करणे, लेडीज ड्रेस डिझायनर व शिवण काम, विविध प्रकारचे घरगुती खाद्य पदार्थ तयार करणे, प्लेटस, ट्रोण व पत्रावळी मशिनवर तयार करणे, घरगुती मेस इ. अशा प्रकारचे अनेक घरगुती व्यवसायाकरीता कर्ज उपलब्ध करून देणेची सुविधा बँकेने सुरू केली आहे.

अनुत्पादीत कर्जे : रिझर्व्ह बँकेचे धोरणानुसार नेट एनपीए ५% च्या आत असणारी बँक सक्षम समजली जाते. रिझर्व्ह बँकेने एनपीए बाबत जे काही निकष दिले आहेत त्या निकषांचे पालन करीत आदर्श एनपीए व्यवस्थापनाचे दृष्टीने सुक्ष्म पातळीवर नियोजन करत बँकेने सर्व संचालक, चिफ एक्झिक्युटीव्ह ऑफिसर ते अगदी शिपाई यांचे पर्यंत सर्वांनी सक्रिय भाग घेवून नियोजन व सातत्यपूर्ण वसुली प्रक्रिया संपूर्ण वर्षभर राबविली आहे.

सर्वच बँकांचे समोर वसुली करणे हे एक मोठे आव्हान निर्माण झाले होते. परंतु आज परिस्थिती पुर्वपदावर येत असून दि.३१/०३/२०२४ अखेर बँकेचा निव्वळ एनपीएच प्रमाण ४.६५ % इतके आहे. रिझर्व्ह बँकेने एनपीए संदर्भात ९० दिवसापेक्षा मुद्दल व येणेव्याज रक्कम विचारात घेवून खाते ९० दिवसापेक्षा जादा थकबाकी असणारी खाती एनपीए होणार आहे. तसेच कॅश क्रेडीट खात्यामध्ये मंजूर रक्कमेपेक्षा जादा रक्कम, खात्यामध्ये दरमहा व्यवहार नसणारी खाती तसेच खात्यामध्ये मार्जिन प्रमाणात तारणापेक्षा जादा उचल असणारी खाती एनपीए होणार असल्याने आपली कर्ज खाती नियमीत ठेवून बँकेस सहकार्य करावे अशी विनंती मी आपणास करतो.

गुंतवणूक : अहवाल सालात रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे बँकेने इतर बँकामध्ये केलेली गुंतवणूक SLR व NON-SLR गुंतवणूकीचे प्रमाण योग्य प्रमाणात राखले आहे. बँकेने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये SLR व NON-SLR मध्ये रक्कम रु.३४३१२.९९इतकी गुंतवणूक केलेली आहे.

नफा विभागणी व लाभांश :- बँकेस दि.३१/०३/२०२४ अखेर गत सालचे शिल्लक नफ्यासह रक्कम रु.५००,०८,३०३.०९ निव्वळ नफ्याची विभागणी करणेसाठी मा.संचालक मंडळाने खालीलप्रमाणे शिफारस केली आहे. त्यास आपण मंजूरी देणे विषयी विनंती आहे.

तपशील	रुपये
२५% गंगाजळी (रिझर्व्ह फंड)	१,२५,०३,०००.००
१०% लाभांश	३,७४,००,०००.००
ग्रामीण बुडीत व संशयीत निधी	१,०५,०००.००
शिल्लक नफा (पुढील वर्षासाठी)	३०३.०९
एकूण...	५००,०८,३०३.०९

सभासद : अहवाल सालात बँकेच्या एकूण सभासदांपैकी ६०४ इतके सभासद वेगवेगळ्या कारणाने कमी झाले असून २२७८ इतके नवीन सभासद झालेले आहेत. दि.३१/०३/२०२४ अखेर एकूण सभासद संख्या २८६२९ इतकी झालेली आहे.

डिव्हीडंड : बँकेने सन २०२३-२४ या कालासाठी सभासदांना १०% इतका डिव्हीडंड देण्यासाठी माननीय संचालक मंडळाने शिफारस केलेली असून त्यास आपण मंजूरी देणेविषयी विनंती आहे.

लेखापरीक्षण : सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी वैधानिक लेखापरीक्षक म्हणून मे.के.जी.बी.अँड जे असोसिएट्स, चार्टर्ड अकौंटंट, कोल्हापूर यांची नेमणूक केलेली आहे. यास अनुसरून त्यांनी आपले बँकेचे मुख्य कार्यालय व ४० शाखा कार्यालय यांचे वैधानिक लेखापरीक्षण पूर्ण करून आपला अहवाल दिला आहे. अहवाल सालात बँकेस 'अ' वर्ग दिला आहे. सदर सनदी लेखापरीक्षक यांनी दिलेल्या मौलीक सुचना व मार्गदर्शन यांचा फायदा बँकेच्या प्रगतीस निश्चित होणार आहे.

अंतर्गत लेखापरीक्षक म्हणून सन २०२३-२४ या वर्षासाठी अनुक्रमे चार्टर्ड अकौंटंट मे.जे.एम.टी.अँड असोसिएट्स., कोल्हापूर, मे.सुरेश लोहिया अँड कंपनी, इचलकरंजी, मे. प्रिती पाचोरे अँड असोसिएट्स., कोल्हापूर, मे.मनोज आडके अँड कंपनी, कोल्हापूर, मे.कल्लाप्पा चौगुले अँड कंपनी, कोल्हापूर, मे.लोगकर, कापसे, फडके इस्लामपूर, मे.एस.यु.कटारिया अँड कंपनी, सातारा, मे.ए.एस.देव अँड कंपनी, पुणे, मे.ए.एस.जी.पी.डी.जी अँड कंपनी, पुणे, मे.के.व्ही.ठोंबरे अँड कंपनी, सांगली, मे.मंदार धर्माधिकारी, कोल्हापूर व स्टॉक ऑडिटर म्हणून मे.जे.एम.टी.अँड असोसिएट्स, कोल्हापूर यांनी कामकाज पाहिले आहे. सदर फर्म यांनी शाखांचे अंतर्गत लेखापरीक्षणाचे कामकाज पूर्ण करून लेखापरीक्षण अहवाल दिला आहे.तसेच टॅक्स व इनव्हेस्टमेंट ऑडिट संबंधी सर्व कामकाज मे.सुशांत फडणीस अँड कंपनी, चार्टर्ड अकौंटंट, कोल्हापूर यांनी पाहिले असून संगणक संबंधीचे सर्व कामकाज तसेच आय.एस.ई.डी.पी. ऑडीट, व्ही.ए.पी.टी.ऑडिट, सायबर सिव्युरिटी ऑडिट व सायबर सिव्युरिटी रिव्ह्यू या संवांचे कामकाज मे.ईडिफाय मॅटॉरिंग प्रा.लि., चार्टर्ड अकौंटंट, सांगली यांनी पाहिले आहे.

वरील सर्व लेखापरीक्षक फर्म यांनी बँकेस वेळोवेळी सुचना व मार्गदर्शन केलेने त्यांचा फायदा बँकेच्या व्यवसाय वाढीस निश्चित होईल या सर्व लेखापरीक्षक यांचे मी व्यक्तीगतरित्या आभार मानतो.

माहिती तंत्रज्ञान-सुरक्षीतता व खबरदारी: भारत देश आधिपासूनच मुलभुत क्षेत्रात अव्वल क्रमांकावर असलेल्या देशांपैकी एक देश आहे. तसेच भारतात माहिती तंत्रज्ञानाचा विस्तार सर्वच क्षेत्रात झाल्याने तो राष्ट्रीयकृत बँकाबरोबर को.ऑपरेटीव्ह बँकांनी सुध्दा सर्व आत्मसात केलेला आहे. नवीन विकसीत तंत्रज्ञान मधील डिजीटल पेमेंट सुविधा अंतर्गत NFS, RuPay, IMPS व UPI चा अवलंब कॅश व कॅशलेस व्यवहारांकरीता सर्व स्थावरच्या बँका त्यांच्या ग्राहकांसाठी करत आहेत. या स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत भारतीय विज्ञानात सातत्याने वाढ होत असल्याने नवीन विकसीत असलेल्या अद्यावत तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आता अनिवार्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर बँकेने सर्व ग्राहक/खातेदार यांना तंत्रज्ञानाचा सुरक्षित व पुरेपुर वापर करून देणे करीता RuPay EMV Debit Card द्वारे ATM-POS-ECom ची सोय, SMS Alerts ची सुविधा, शाखास्तरावर ATM ची सुविधा, ग्राहकांकरीता RTGS-NEFT ची सुविधा, मोबाईल बँकींगची सुविधा, खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेणेसाठी Miss Call Alert ची सोय, चेक क्लिअरिंग करीता CTS CLEARING ची सुविधा इत्यादि विविध डिजीटल सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

National Payment Corporation of India (NPCI) यांनी लाँच केलेल्या Contactless ATM EMV Debit Cards अंतर्गत व्यवहार सर्व Contactless POS terminal वर करणे सुलभ करून दिलेले आहे.

रिझर्व्ह बँक यांचे परिपत्रकानुसार डिजीटल व्याप्ती पहाता बँकेची सध्याची श्रेणी Level-II मध्ये येते. सायबर सिव्क्युरिटीशी निगडित रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी दिलेल्या अनेक/विविध मार्गदर्शक सुचनांप्रमाणे बँकेने या आर्थिक वर्षामध्ये CERT-IN empanelled मान्यता प्राप्त असलेले ऑडिटर कडून VA-PT Audit, Gap Analysis व IS Audit करून घेतले आहे. याचबरोबर IS Audit, VA-PT Audit, Cyber Security Review करून घेतलेले आहे.

प्रशिक्षण आणि जागरूकता - सध्या सायबर गुन्हेगारी वाढल्याने ग्राहक/खातेदार यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते. यामुळे ग्राहक/खातेदार यांना नाहक आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर बँक सर्व ग्राहक/खातेदार व कर्मचा-यांना याबाबत प्रशिक्षण देते. शाखा स्तरावर सर्व प्रकारचे बँकींग व्यवहार करावे, तसेच डिजीटल प्रकारचे व्यवहार करतेवेळी कोणकोणती दक्षता घ्यावी याबाबत ग्राहक/खातेदार यांचा मेळावा घेते. या करीता WhatsApp, Facebook, फोन द्वारे ग्राहकांना आमंत्रित करून या बाबत सविस्तर माहिती देते व ग्राहकांच्या शंकांचे समाधान करते. प्रत्येक तिमाहीस सर्व ग्राहक/खातेदार यांना डिजीटल व्यवहारासंबंधीत SMSAlert पाठवून सुरक्षीतता व दक्षता सुचीत करते.

नॉन बँकींग बिझनेस : नॉन बँकींग बिझनेस बँकिंग इंडस्ट्रीजमध्ये बँकींग व्यवसायाव्यतिरीक्त उत्पन्न वाढीस नॉन बँकिंग व्यवसायास अधिक महत्व प्राप्त झाले आहे. बँकेने सदरचा वेळीच विचार करून यापुर्वीच जनरल इन्शुरन्स व लाईफ इन्शुरन्ससाठी फ्युचर जेनेराली इंडिया इन्शुरन्स कंपनी यांची व हेल्थ इन्शुरन्स साठी केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी यांची कॉर्पोरेट एजन्सी घेतली असून त्यांचेमार्फत आपले ग्राहकांना जीवन विमा, मालमत्ता विमा, अपघाती विमा, आरोग्य विमा, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, रुग्णालयात दाखल होणे, कोणत्याही आजारांचे उपचार आणि भविष्यात आवश्यक अशा वैद्यकीय सेवा देत आहोत. इन्शुरन्स क्षेत्र अगदी सहकाराच्या 'एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक' या ब्रीद वाक्याला अनुसरून काम करत असल्याचे आपल्या लक्षात येते.

इन्शुरन्स क्षेत्रात अनेक लोक मिळून भविष्यात येणाऱ्या बऱ्या वाईट परिस्थितीसाठी एक मोठा निधी उभा करतात आणि प्रत्यक्षात ज्या व्यक्तीवर आपत्ती आली असेल त्या व्यक्तीला त्याच्या विमा हप्त्यानुसार आर्थिक मदत म्हणून या निधीतील त्याच्या विमा मर्यादेनुसार रक्कम संरक्षणाच्या किंवा भरपाईच्या स्वरूपात दिली जाते.

जीवन विमा योजना आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने त्यांच्या भविष्याचे संरक्षण करण्यास मदत करते. कोणत्याही जबाबदार व्यक्तीप्रमाणे, तुम्ही तुमचे उत्पन्न आणि करिअर प्रोजेक्शनच्या आधारावर आरामदायी जीवनासाठी योजना आखली असेल. मुलांसाठी चांगले घर आणि दर्जेदार शिक्षण यासारख्या मूलभूत गोष्टींची स्वप्ने तुम्ही आणि तुमचे कुटुंब पाहत असाल. पण ती स्वप्ने आणि योजना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अडचणी निर्माण होत असतील तर जीवन विमा योजना तुम्हाला तुमच्या अनुपस्थितीतही तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक भविष्यासाठी योजना करण्यात मदत करू शकतात. इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यानंतर आपल्याला दरवर्षी किंवा दरमहा इन्शुरन्ससाठी ठरवून दिलेला हप्ता भरावा लागतो यातून आपल्याला बचत करण्याची सवय लागते.

तसेच जनरल विमा योजनेमध्ये कोणतीही अनपेक्षित आपत्ती आल्यास किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास विमा तुमच्या झालेल्या नुकसानीचे संरक्षण करण्यास मदत करते. तुमची होम इन्शुरन्स योजना तुम्हाला तुमच्या घराच्या नुकसानीची भरपाई मिळवणे आणि दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीच्या खर्चासाठी, जे आवश्यक असेल ते देण्यास मदत करते. तुम्ही मौल्यवान वस्तू आणि वस्तूसाठी जोखीम संरक्षण घेतले असेल, व काही नुकसान झाले तर तुम्ही विमा भरपाई च्या पैशाने बदली वस्तू खरेदी करू शकता, अपघात विमा योजना अगदी अल्प हप्त्यामध्ये घेता येते परंतु लहान अथवा मोठा अपघात झाल्यास सदर योजनेमार्फत आपल्या कुटुंबाला अर्थसहाय्य दिले जाते तसेच अपघातात वैद्यकीय गरज भासलेस वेळीच महत्वाचे अर्थसहाय्य मिळते.

तसेच सामान्य माणसाचे हितरक्षणासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदिजी यांनी सुरु केलेली प्रधान मंत्री जीवन ज्योती बिमा योजना आपले बँकेमार्फत सुरु आहे सदर योजनेमध्ये अल्प हप्त्यामध्ये रुपये २ लाख नैसर्गिक मृत्यू विमा समाविष्ट आहे. जर आपणास या योजनेमध्ये सामील व्हायचे असलेस आपले नजीकचे शाखेत संपर्क साधावा. यापुढे आपण अशाच प्रकारच्या निरनिराळ्या सेवा सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देणेचा बँकेचा मनोदय आहे.

शासनाचे योजनांची अंमलबजावणी : शासनांची योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेचा प्रयत्न बँक सातत्याने करित आली आहे. देशातील सर्व नागरिकांना देशाचे अर्थ व्यवस्थेत तसेच वित्तीय सर्वसमावेशक योजनेत समाविष्ट करून घेणेसाठी त्याचबरोबर तळागाळातील नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरता येणेकरिता केंद्र सरकार व राज्य सरकार यांचेकडून जाहीर झालेल्या ऑनलाईन सब-सिडीच्या योजना ह्या बँकेने यशस्वीपणे राबविलेल्या आहेत.

त्याचबरोबर देशातील तरुण लोकसंख्येचा विचार करून या तरुण मनुष्यबळास कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून कुशल बनविणे त्यांना रोजगार/स्वयंरोजगार करण्यास सक्षम करून त्यांचे जीवनमान उंचविणेच्या दृष्टीने मा.पंतप्रधानांच्या संकल्पनेस अनुसरून राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उदयोजक बन्ने इच्छिणाऱ्या व तशी क्षमता असलेल्या तरुण वर्गाला आर्थिक सहाय्य पुरविणेच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने सादर केलेली आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांची कर्ज योजना बँकेने यशस्वीपणे राबविली आहे.

तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बन्ने इच्छिणाऱ्या व तशी क्षमता असलेल्या तरुण वर्गाला आर्थिक सहाय्य पुरविण्याचे दृष्टीने 'महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ' यांचे मार्फत कर्ज योजना व 'वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत कर्ज योजना' राबविणेत आली आहे. याचा सर्व सभासदांनी व ग्राहकांनी लाभ घ्यावा.

महाराष्ट्र शासनाचे धोरणानुसार इक्विटेबल मॉर्गेज योग्य दरात करून देणेची सुविधा ग्राहकांना बँकेने उपलब्ध करून दिली आहे. यामुळे कर्जदारास शासकीय कार्यालयामध्ये न जाता बँकेतच इक्विटेबल मॉर्गेज करता येणार आहे. त्यामुळे कर्जदारांचा वेळ वाचेल व शासकीय गुंतागुंत कमी होईल. आपले बँकेने ग्राहक/कर्जदार यांचेकरीता ऑनलाईन पध्दतीने ७-१२, ८-अ व प्रॉपर्टी कार्ड काढून देणेची सुविधा सुरु केली असून फक्त शासकीय शुल्काप्रमाणे रक्कम देवून आपण या सुविधेचा लाभ घेवू शकता.

संचालक मंडळ : बँकेच्या ध्येय धोरणांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, सर्व निर्णयांची कार्यवाही तत्परतेने व्हावी यासाठी आपले संचालक मंडळ नेहमीच जागरूक असते. बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नियमितपणे सभा घेवून धोरणात्मक निर्णय सर्वानुमते घेतले जातात. एकूण च बँकेच्या प्रगतीमध्ये व कामकाजामध्ये मला संचालक मंडळाचे अतिशय उपयुक्त व सतत सहकार्य, प्रोत्साहन व साथ लाभली आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

सेवक वर्ग : बँकेच्या प्रदीर्घ प्रवासांत प्रामाणिक व कष्टाळू सेवक वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. बँकेच्या ध्येय धोरणांना मूर्त स्वरूप देण्यासाठी सर्व सेवक अविरत झटत असतात. बँकेचे जास्तीत जास्त कर्मचारी हे बँकेच्या एकत्रित प्रगती, गुणात्मक वाढ इ. बाबींवर भर देत आहेत. तसेच या सर्व कर्मचाऱ्यांचा बँकेच्या प्रगतीत व कार्यात फार महत्वाचा वाटा आहे.

बँकेने, सेवकांकरीता आवश्यक सोई, प्रशिक्षण व संरक्षण अशा बाबींकरिता नेहमीच आत्मीयतेने लक्ष दिले असून त्यांना कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन, कोल्हापूर तसेच बँकेचे स्वतःचे स्टाफ ट्रेनिंग सेंटर असून सदर सेंटरमधून वेगवेगळ्या

विषयावर तज्ञ लोकांचेकडून ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित करून मार्गदर्शन केले जाते.

या ट्रेनिंग प्रोग्राम मधून मुख्यत्वे करून कर्मचाऱ्यांना रिझर्व्ह बँकेची धोरणे, बँकेची अंतर्गत परिपत्रके, बँकेने चालू केलेल्या नवनवीन योजना इ. बाबतची माहिती दिली जाते. या सर्वांचा मुळ उद्देश हा की कर्मचारी अधिक कार्यक्षमतेने ग्राहक सेवा देण्यास तयार होईल.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जनरल मॅनेजर, डेप्यु. जनरल मॅनेजर, असि. जनरल मॅनेजर, चिफ मॅनेजर सर्व शाखाधिकारी, अधिकारी, सेवक वर्ग यांनी बँकेच्या प्रगतीत सिहांचा वाटा उचललेला आहे याचा मला व माझ्या सहकार्यांना अभिमान आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बँक कटीबद्ध आहे.

आभार व समारोप : आदरणीय कै. तात्यासाहेबांनी स्थापन केलेली वारणा बँक आज कित्येकांचा जीवन आधार झालेली आहे. शेतकरी कामकरी बंधूंचे जीवन बँकेने फुलवले आहे. व्यापार, उद्योगजगताला वेळेवर अर्थ पुरवठा करून बँक त्यांच्या विकासातील भागीदार बनली आहे. नोकरदार, छोटे-मोठे व्यवसायीक यांच्यासाठी आर्थिक गरजा पूर्ण करणारी हक्काची पेढी झाली आहे.

सर्वसामान्य जनतेच्या स्वप्नपुर्तीसाठी बँकेने आर्थिक सहकार्य दिले आहे. याच बरोबर प्रामाणिकपणा व पारदर्शक कारभार ठेवत सामाजिक हिताची बँकेने जपणूक केली आहे. आदरणीय स्व.तात्यासाहेबांच्या दुरदृष्टीतून आणि त्यांच्या सहकाराच्या विचाराने भारवलेल्या तत्कालीन प्रामाणिक निष्ठावान सहकाऱ्यांच्या साथीने रोवलेल्या या रोपाचा आज वटवृक्ष झाला आहे. वारणा बँक आज कित्येकांचा जीवनआधार झालेली असून बँकेने असंख्य उद्योजकांच्या अकांक्षांना बळ दिले आहे. शेतकरी, कष्टकरी बंधूंचे जीवन बँकेने फुलवलेले आहे. त्यामुळेच ती सर्वसामान्य जनतेच्या विश्वासास पात्र ठरलेली आहे.

संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार करता नव्या आर्थिक धोरणानुसार अनेक अर्थविषयक सुधारणा, बदल घडू लागले आहेत. पुढे येणारे प्रत्येक वर्ष आव्हानात्मक राहणार आहे. पुढील काळात बँकींग क्षेत्राने जागतिक स्पर्धेशी समर्थपणे तोंड देणारी अर्थप्रणाली विकसीत करणे, अद्ययावत तंत्रज्ञान आणि उपलब्ध मनुष्यबळाचे सुयोग्य नियोजन करणे, वास्तवदर्शक हिशेब पध्दतीचा स्विकार करणे, आधुनिकीकरण, सर्व थरातील ग्राहकांसाठी उत्कृष्ट ग्राहकाभिमुख सेवा देणे इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश राहणार आहे. बँक यासर्व गोष्टींशी समरस झाली असून येणाऱ्या प्रत्येक आव्हानास सामोरे जाणेसाठी सक्षम आहे.

रिझर्व्ह बँकेचे संचालक मा.सतिश मराठेसो तसेच विभागीय सहनिबंधक, कोल्हापूर-श्री. अरूण काकडेसो (निवृत्त) व डॉ. श्री. महेश कदम, जिल्हा उपनिबंधक-श्री.निळकंठ करेसो तसेच विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर- श्री.सुनिल धायगुडेसो तसेच श्री. नारायण परजने- मा. सहाय्यक निबंधकसो,सहकारी संस्था पन्हाळा यांचे बँकेस बहुमोल मार्गदर्शन लाभले त्यांचा मी आभारी आहे.

याबरोबरच पन्हाळा शाहुवाडी मतदारसंघाचे आमदार मा. डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने आपली बँक जनमानसात मानाचे स्थान मिळवून आहे. त्यांच्या बहुमोल सहकार्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

तसेच रिझर्व्ह बँकेचे अधिकारी, सहकार खात्याचे अधिकारी, एमएससी बँक लि., मुंबई व के.डी.सी.सी. बँक लि., कोल्हापूरचे अधिकारी व इतर स्टाफ यांनी बँकेला वेळोवेळी केलेले मार्गदर्शन अतिशय मोलाचे आहे.

श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लि., वारणानगर, श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रीया संघ लि., तात्यासाहेब कोरेनगर, श्री वारणा विभाग सहकारी ग्राहक मंडळ लि., वारणानगर, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ, वारणानगर आणि वारणा समुहातील इतर सहकारी व शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व अधिकारी वर्ग हे आपले बँकेस नेहमीच सहकार्य

देत असतात. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच वारणा बँकेचे कायदे सल्लागार, ऑडिटर, व्हॅल्युएटर, टेक्नीशियन, सेवा पुरवठादार यांचे मी आभार मानतो. वारणेची प्रसिध्दी, प्रसार व प्रचार या माध्यमातून ज्यांनी वारणेचा झेंडा अटकेपार नेला त्या वृत्तपत्र समुहातील सर्व घटकांचे, धुरिणांचे मी आभार मानतो.

सभासद, ग्राहक, हितचिंतक यांचे बँकेवरील प्रेम व अतूट विश्वासामुळेच “आपल्या आकांक्षांच्या क्षितीजाला अर्थ देणारी बँक” हे ब्रिदवाक्य खऱ्या अर्थाने सत्यात उतरत आहे हे मी या ठिकाणी नमूद करतो व संचालक मंडळाचे वतीने बँकेचा ५९ वा वार्षिक अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक व पूढील वर्षाचे अंदाजपत्रक आपणापूढे सादर करतो त्यास आपली मंजूरी मिळावी ही विनंती. सर्वांना निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याचे भाग्य लाभू दे अशी प्रार्थना मी श्री जोतिबा व श्री महालक्ष्मी चरणी करतो.

धन्यवाद.

जयहिंद-जय महाराष्ट्र-जय सहकार

संचालक मंडळाचे वतीने
श्री निपुण विलासराव कोरे
चेअरमन
श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर

श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर
ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.



ANNEXURE - A

NAME OF THE BANK	: SHREE WARANA SAHAKARI BANK LTD; WARANANAGAR.
HEAD OFFICE ADDRESS	: AT.& POST. WARANANAGAR, TAL.PANHALA, DIST. KOLHAPUR-416 113
DATE OF REGISTRATION	: KPR/BNK/123 DATED : 28/02/1966
DATE & NO.OF RBI LICENCE	: DBOD.UBD .MH.364 P 21/11/1983
JURISDICTION	: ENTIRE MAHARASHTRA STATE.

[AS ON 31 MARCH, 2024]

(Rs. in Lacs)

ITEMS		31/03/2024
No. of Branches including H.O		40 + 1 Ext. Counter
Membership	Regular	28629
	Nominal	5573
Paid-up Share Capital		3863.66
Total Reserves and funds		8468.99
Deposits (97667.71)	Current	8154.51
	Saving	12874.89
	Fixed	76638.31
Advances (62890.53)	Secured	58676.41
	Unsecured	4214.12
	Total % of Priority Sector	70.17%
	Total % of Weaker Section	14.80%
Borrowings	Long Term Deposits	6.11
	Over Draft	--
Investment (34312.99)	M.S.C	465.00
	D.C.C.	11300.00
	Govt.Securities.	19756.69
	Others	2791.30
Overdues % (Percentage)		6.15%
Audit Classification		‘A’
Profit for the Year 2023-24		500.08
Permanent Sub– Staff		95
Permanent Other Staff		231
Total Staff		326
Working Capital		108783.68



श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर

ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.

INDEPENDENT AUDITOR'S REPORT

To,
The Members,
SHREE WARANA SAHAKARI BANK LTD. WARANANAGAR
Warananaagar, Tal.: Panhala,
Dist.: Kolhapur

Ref: Appointment Letter Reference No HO/CEO/58/2023-24 dated 05.09.2023

Report on the Financial Statements as a Statutory Auditor

Opinion

1. We have audited the accompanying financial statements of SHREE WARANA SAHAKARI BANK LTD. WARANANAGAR ("the Bank") as at 31st March 2024 which comprise the Balance Sheet as at 31st March 2024 and the Profit & Loss account for the year then ended, and a summary of significant accounting policies and other explanatory information. The returns of Head Office and 40 branches audited by us are consolidated in these financial statements.
2. In our opinion and to the best of our information and according to the explanations given to us, except for the effects of matter described in the comments incorporated in LFAR, Part A,B & C of Statutory Audit, the aforesaid financial statements together with the notes thereon give the information required by the Banking Regulation Act, 1949 as amended by Banking Regulation (Amendment) Act, 2020, the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, the Maharashtra Co-operative Societies Rules 1961 and guidelines issued by Reserve Bank of India and Registrar of Co operative Societies, Maharashtra in the manner so required and give a true and fair view in conformity with the accounting principles generally accepted in India:
 - i) In case of Balance Sheet, of the state of affairs of the Bank as at 31st March, 2024.
 - ii) In the case of Statement of Profit and Loss Account of the Profit for the year ended on that date.

Basis for Opinion

3. We conducted our audit in accordance with the Standards on Auditing (SAs) issued by the Institute of Chartered Accountants of India. Our responsibilities under those Standards are further described in the Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Statements section of our report. We are independent of the Bank in accordance with the Code of Ethics issued by the Institute of Chartered Accountants of India together with the ethical requirements that are relevant to our audit of the financial statements under the provisions of the Banking Regulations Act, 1949as amended by Banking Regulation (Amendment) Act, 2020 and the rules made there under and under the provisions of the Maharashtra State Cooperative Societies Act, 1960 and the rules made there under and we have fulfilled our other ethical responsibilities in accordance with these requirements and the Code of Ethics.

We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our opinion.

Responsibilities of Management and Those Charged with Governance for the Consolidated Financial Statements

4. The management is responsible with respect to the preparation of these financial statements in accordance with the Banking Regulation Act, 1949 as amended by Banking Regulation (Amendment) Act, 2020, the Registrar of Societies, Maharashtra, The Maharashtra Co operative Societies Act, 1960, The Maharashtra Co operative Societies Rules 1961, Circulars and guidelines issued by Reserve Bank of India from time to time, the accounting standards issued by The Institute of Chartered Accountants of India in so far as applicable to the bank and in accordance with accounting principles generally accepted in India. This responsibility also includes maintenance of adequate accounting records in accordance with the provisions of the Act for safeguarding of the assets of the bank and for preventing and detecting frauds and other irregularities; selection and application of appropriate accounting policies; making judgments and estimates that are reasonable and prudent; and design, implementation and maintenance of adequate internal financial controls, that were operating effectively for ensuring the accuracy and completeness of the accounting records, relevant to the preparation and presentation of the financial statements that give a true and fair view and are free from material misstatement, whether due to fraud or error.

In preparing the financial statements, the Management is responsible for assessing the Bank's ability to continue as a going concern, disclosing, as applicable, matters related to going concern and using the going concern basis of accounting unless the Management either intends to liquidate the bank or to cease operations, or has no realistic alternative but to do so.

The Management is also responsible for overseeing the bank's financial reporting process.

Auditor's Responsibility for the Audit of the Financial Statements

5. Our objectives are to obtain reasonable assurance about whether the financial statements as a whole are free from material misstatement, whether due to fraud or error, and to issue an auditor's report that includes our opinion. Reasonable assurance is a high level of assurance, but is not a guarantee that an audit conducted in accordance with SAs will always detect a material misstatement when it exists. Misstatements can arise from fraud or error and are considered material if, individually or in the aggregate, they could reasonably be expected to influence the economic decisions of users taken on the basis of these financial statements.

As part of an audit in accordance with SAs, we exercise professional judgment and maintain professional skepticism throughout the audit. We also:

- Identify and assess the risks of material misstatement of the financial statements, whether due to fraud or error, design and perform audit procedures responsive to those risks, and obtain audit evidence that is sufficient and appropriate to provide a basis for our opinion. The risk of not detecting a material misstatement resulting from fraud is higher than for one resulting from error, as fraud may involve collusion, forgery, intentional omissions, misrepresentations, or the override of internal control.

- Obtain an understanding of internal control relevant to the audit in order to design audit procedures that are appropriate in the circumstances, but not for the purpose of expressing an opinion on the effectiveness of the entity's internal control.
- Evaluate the appropriateness of accounting policies used and the reasonableness of accounting estimates and related disclosures made by management.
- Conclude on the appropriateness of management's use of the going concern basis of accounting and, based on the audit evidence obtained, whether a material uncertainty exists related to events or conditions that may cast significant doubt on the Bank's ability to continue as a going concern. If we conclude that a material uncertainty exists, we are required to draw attention in our auditor's report to the related disclosures in the financial statements or, if such disclosures are inadequate, to modify our opinion. Our conclusions are based on the audit evidence obtained up to the date of our auditor's report. However, future events or conditions may cause the bank to cease to continue as a going concern.
- Evaluate the overall presentation, structure and content of the financial statements, including the disclosures, and whether the financial statements represent the underlying transactions and events in a manner that achieves fair presentation. We communicate with those charged with governance regarding, among other matters, the planned scope and timing of the audit and significant audit findings, including any significant deficiencies in internal control that we identify during our audit. We also provide those charged with governance with a statement that we have complied with relevant ethical requirements regarding independence, and to communicate with them all relationships and other matters that may reasonably be thought to bear on our independence, and where applicable, related safeguards.

Report on other legal and Regulatory Matters

6. The Balance Sheet and Profit and Loss Account have been drawn up in Forms "A" and "B" respectively of the Third schedule to the Banking Regulation Act, 1949 as amended by Banking Regulation (Amendment) Act, 2020 and provisions of The Maharashtra Co operative Societies Act, 1960 and The Maharashtra Societies rules, 1961.
7. Subject to the limitations of the Audit indicated in Paragraphs 1 to 5 above, and subject to our observations in Section A, B and C of the Main Audit Report and Branch Audit Reports and to the best of our knowledge and according to the information and explanation given to us and as shown by the books of the Bank and read together with the Notes to the accounts we report that:
 - a) We have obtained all the information and explanations which, to the best of our knowledge and belief, were necessary for the purpose of our audit and have found them to be satisfactory.
 - b) In our opinion, proper books of account as required by law have been kept by the bank so far as it appears from our examination of those books and proper returns adequate for the purpose of our audit received from the branches.
 - c) The transactions of the Bank, which have come to our notice, are within the powers of the Bank.
 - d) The Balance Sheet and Profit & Loss account dealt with by this report, are in agreement with the books of accounts and returns,

- e) The reports on the accounts of the branches audited by us have been dealt with in preparing our report in manner considered necessary by us.
- f) The Accounting standards adopted by the bank are consistent with those laid down by Institute of Chartered Accountant of India so far as applicable to banks, except for AS 3, AS 10 (Revised), AS 15 & AS 22 .
8. As per the information and explanations given to us and based on our examination of the books of account and other records, we have not come across material instances in respect of the details mentioned in the Rule 69(6) of The Maharashtra co –operative Societies Rules 1961
9. We further report that for the year under audit, the bank has been awarded “A” classification.

Place : Kolhapur
Date : 27.06.2024

M/s K G B & J ASSOCIATES
Chartered Accountants

CA Santosh Tase
Mem. No. 108925
FRN – 114849W
UDIN : 24108925BKADMB6309

दिनांक : ३१/०३/२०२४

भांडवल व देणी	शेड्युल	३१/०३/२०२३ रु. पै.	३१/०३/२०२४ रु. पै.
भाग भांडवल	I	३६८९४९७००.००	३८६३६६९००.००
गंगाजळी व इतर निधी	II	८११९९१८०२.७७	८४६८९८८५५.९१
ठेवी	III	९४८०७६३००४.४२	९७६६७७०६०४.२९
घेतलेली कर्जे	IV	२९२०३१३६.००	६११०००.००
वसुलीची बिले		०.००	०.००
शाखा मेळ		०.००	०.००
थकव्याज तरतुद निधी		३२९६३७१२२.७९	४१०२८९९७२.४७
देणे व्याज	V	४३१३१२१.७८	४३७०६६६.००
इतर देणी व तरतुदी	VI	९५१२६८८३.८७	६६९१४९०९.६७
मागील सालचा नफा		४१३.२२	७१८.०९
नफा		४७७५६३०४.८७	५०००७५८५.००
एकूण :		१११६७७४१४८९.७२	११५३२२३०४११.४३
बँकेने सभासदांकरीता स्विकारलेल्या तारण जबाबदा-या (बँक गॅरंटी)		२०४७०००६.९४	२४८०१७१३.९४
डी.ई.ए.एफ.आर.बी.आय (दावा न केलेली ठेव) आयकर देणे		१३३८४७१०.१३ ३८९५१३.००	१५७५९७३६.९५ ११६७९८७.३६

श्री. उत्तम ए. जाधव
चिफ मॅनेजर

श्री. प्रकाश म. डोईजड
जनरल मॅनेजर

मे. केजीबी आणि जे असोसिएट्स

चार्टर्ड अकॉंटंटस्, कोल्हापूर

वैधानिक लेखापरिक्षक

फर्म रजि.नं. : 114849W

श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर
ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.



अखेरचे ताळेबंद पत्रक

जिंदगी व येणी	शेड्युल	३१/०३/२०२३ रु. पै.	३१/०३/२०२४ रु. पै.
रोख व बँकेतील शिल्लक	VII	८१४९०८९२३.८८	७५८४८७०६५.३६
मागणी व अल्पसूचना ठेवी	VIII	१००००००००.००	०.००
गुंतवणूक	IX	३४६५१४६४६३.००	३४३१२९८८६९.००
कर्जे	X	५८४०३६५४०७.९१	६२८९०५२५६३.७४
येणे व्याज	XI	३७३४५१७२८.७९	४५८७०५८६६.४७
वसुलीची बिले		०.००	०.००
शाखा मेळ		०.००	०.००
स्थावर मालमत्ता	XII	४१४६८९२०६.३९	४२१५५१२२७.६३
इतर येणी	XIII	४६३०४९२७.७५	६०२५९९८७.२३
कर्जापोटी मिळालेली बँक जिंदगी :		११२८७४८३२.००	११२८७४८३२.००
एकूण		१११६७७४१४८९.७२	११५३२२३०४११.४३

श्री. राजेश पद्माकर सार्दळ
मुख्य कार्यकारी अधिकारी

मा. उत्तम बाबासो पाटील
व्हा. चेअरमन

मा. निपुण विलासराव कोरे
चेअरमन

संचालक मंडळ

मा. बळवंत शंकर पाटील
मा. विनायक राजाराम बांदल
मा. संजय दिनकर जमदाडे
मा. सौ. ज्योती अक्षय हराळे
(सी.ए.)

मा. प्रमोद महादेव कोरे
मा. बाबासो गोविंद बावडे
मा. अभिजीत यशवंत पाटील
मा. नानासो नवला दुर्गाडे

मा. अरविंद भाऊसो बुद्रूक
मा. डॉ. प्रशांत मधुकर जमने
मा. प्रकाश रंगराव माने
मा. सौ. सुवर्णा राजेंद्र माने

मा. अॅड. महादेव हिंदूराव चावरे
मा. डॉ. प्रताप रघुनाथ पाटील
मा. प्रभाकर नामदेव कुरणे
मा. सौ. महानंदा दत्तात्रय घुगरे

दिनांक : ३१/०३/२०२४

खर्च	शेड्युल	३१/०३/२०२३ रू. पै.	३१/०३/२०२४ रू. पै.
ठेवी व कर्जावरील दिलेले व्याज	XIV	५००००१६२१.९१	५४४६२९३१२.१९
पगार, भत्ते व प्रॉ. फंड इ.	XV	१००५६६४१४.००	९४८९०४३०.८२
संचालक मंडळ भत्ते	XVI	११६६१६७.५०	२१५३९०८.००
भाडे, कर, वीज, विमा इ.	XVII	२६०६३००३.०६	२९९९१५९५.३७
कायदे विषयक खर्च		९१९३२.००	३४२७५.००
टपाल, तार व टेलिफोन	XVIII	३०१२३३०.३०	३६६७६०२.०२
लेखापरिक्षण फी		२५३२४४६.८६	२२३५८७९.४२
घसारा व दुरुस्ती खर्च	XIX	४७५१७६६०.००	५६६९६१८३.३१
स्टेशनरी, छपाई व जाहीरात खर्च	XX	७५२१५८६.२३	८१२६९४६.५४
स्थावर व इतर मिळकतीवरील नफा/ तोटा		२१८९८६.८४	२१७२३९.७५
इतर खर्च	XXI	६३५८५३३५.४२	६५८०७०३०.८७
तरतुदी	XXII	६१६०००००.००	७०८२५६९६.००
नफा		४७७५६३०४.८७	५०००७५८५.००
एकूण:		८६१६३३७८८.९९	९२९२८३६८४.२९

श्री. उत्तम ए. जाधव
चिफ मॅनेजर

श्री. प्रकाश म. डोईजड
जनरल मॅनेजर

मे. केजीबी आणि जे असोसिएट्स

चार्टर्ड अकॉंटंट्स, कोल्हापूर

वैधानिक लेखापरिक्षक

फर्म रजि.नं. : 114849W

श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर
ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.



अखेरचे नफा-तोटा पत्रक

उत्पन्न	शेड्युल	३१/०३/२०२३ रू. पै.	३१/०३/२०२४ रू. पै.
कर्जे व गुंतवणुकीवरील मिळालेले व्याज	XXIII	८०८०९७१८२.३२	८७३७८५७६४.६४
कमिशन व हुंडणावळ		२६०२८७४.२२	२५१९५६५.५८
गव्ह. सिव्क्यु. व म्युच.फंड व्यवहारातील नफा		८५०००.००	७४९५४५.००
स्थावर व इतर मिळकतीवरील नफा		०.००	०.००
इतर जमा	XXIV	५०८४८७३२.४५	५२०९८०७५.४९
			१३०७३३.६६
एकूण:		८६१६३३७८८.९९	९२९२८३६८४.२९

श्री. राजेश पद्माकर सार्दळ
मुख्य कार्यकारी अधिकारी

मा. उत्तम बाबासो पाटील
व्हा. चेअरमन

मा. निपुण विलासराव कोरे
चेअरमन

संचालक मंडळ

मा. बळवंत शंकर पाटील
मा. विनायक राजाराम बांदल
मा. संजय दिनकर जमदाडे
मा. सौ. ज्योती अक्षय हराळे
(सी.ए.)

मा. प्रमोद महादेव कोरे
मा. बाबासो गोविंद बावडे
मा. अभिजीत यशवंत पाटील
मा. नानासो नवला दुर्गाडे

मा. अरविंद भाऊसो बुद्रूक
मा. डॉ. प्रशांत मधुकर जमने
मा. प्रकाश रंगराव माने
मा. सौ. सुवर्णा राजेंद्र माने

मा. अॅड. महादेव हिंदूराव चावरे
मा. डॉ. प्रताप रघुनाथ पाटील
मा. प्रभाकर नामदेव कुरणे
मा. सौ. महानंदा दत्तात्रय घुगरे

तपशिल	३१/०३/२०२३	३१/०३/२०२४
	रू. पै.	रू. पै.
शेड्युल - I भाग भांडवल		
अधिकृत भाग भांडवल-रू. १०००/- चे भाग याप्रमाणे	५००००००००.००	५००००००००.००
वसुल भागभांडवल		
१) वैयक्तिक	३६८९४९७००.००	३८६३६६१००.००
२) सहकारी संस्था	०.००	०.००
३) राज्य सरकार	०.००	०.००
	३६८९४९७००.००	३८६३६६१००.००
शेड्युल - II गंगाजळी व इतर निधी		
१) गंगाजळी निधी	१७३९३५५३३.९६	१८६७६८२६३.९६
२) इमारत निधी	२९९५००००.००	३५२१४०१२.००
३) रोखे चढ उतार निधी	१३६५७०००.००	१३७४२०००.००
४) गुंतवणूक घसारा निधी (ARC)	२२०४२४५५.००	५२७४२४५५.००
५) गुंतवणुक घसारा निधी/गुंतवणुक	०.००	७०००.००
६) ग्रामीण बुडीत व संशयीत निधी	२८१०८७२००.८५	२८८३००२००.८५
७) स्टँडर्ड असेट निधी	२६२५००००.००	२६२५००००.००
८) धर्मादाय निधी	४३५००.००	४३५००.००
९) आकस्मिक खर्च निधी	२५९३००.००	२५९३००.००
१०) सुवर्ण महोत्सव निधी	५२६४०१२.००	०.००
११) पुर्न:मुल्यांकन निधी	२५२५०२८००.९६	२४३५७२१२४.१०
१२) जनरल प्रोव्हिजन (RP)	७००००००.००	०.००
	८११९९१८०२.७७	८४६८९८८५५.९१
शेड्युल -III ठेवी		
१) चालु ठेवी	६६८५७१६३४.२४	८१५४५०२४६.०८
अ) वैयक्तिक	४५०७१३४४७.३८	६०७९८४६३६.३८
ब) सहकारी संस्था	२१७८५८१८६.८६	२०७४६५६०९.७०
२) बचत ठेवी	१२७२०७४४४३.१४	१२८७४८९२१७.७७
अ) वैयक्तिक	१२३७३६७०८५.४७	१२४९७४७९३४.२७
ब) सहकारी संस्था	३४७०७३५७.६७	३७७४१२८३.५०
३) मुदत ठेवी	७५४०११६९२७.०४	७६६३८३११४०.४४
अ) वैयक्तिक	४६३७४९५२६४.०४	४६००२५१६८५.४४
ब) सहकारी संस्था	२९०२६२१६६३.००	३०६३५७९४५५.००
	९४८०७६३००४.४२	९७६६७७०६०४.२९
शेड्युल - IV घेतलेली कर्जे		
१) जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून घेतलेली कर्जे	०.००	०.००
२) इतर बँकांकडून घेतलेली कर्जे	०.००	०.००
३) दिर्घ मुदतीच्या ठेवी	२९२०३१३६.००	६११०००.००
	२९२०३१३६.००	६११०००.००

श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर

ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.



तपशिल	३१/०३/२०२३	३१/०३/२०२४
शेड्युल - V देणे व्याज	रू. पै.	रू. पै.
१) ठेवीवरील देणे व्याज	४३१३१२१.७८	४३७०६६६.००
	४३१३१२१.७८	४३७०६६६.००
शेड्युल - VI इतर देणी व तरतुदी	रू. पै.	रू. पै.
१) ड्राफ्ट पेयेबल	३३१२०३६१.६२	३१४८१३.४४
२) अन पेड डिव्हिडंड	३७५०५३४.००	३८७१५७४.००
३) सेव्हिंग सस्पेन्स	३९४९१२.००	५७४९७.००
४) अनामत	२१३४६५.१९	१४०३४७.००
५) ऑडिट फी	२१३७१२७.००	१७८५०३७.००
६) नोकर उत्तेजनार्थ बक्षिस	९७१२८७२.००	९४०४२१६.००
७) इतर देणी	२२८४७६१२.०६	२५८३८४२५.२३
८) इन्कमटॅक्स तरतुद	१८५०००००.००	१६४५००००.००
९) रजा पगार	४४५००००.००	५९५३०००.००
	९५१२६८८३.८७	६६९१४९०९.६७
शेड्युल - VII रोख व बँकेतील शिल्लक	रू. पै.	रू. पै.
१) रोख शिल्लक	१४९८५९५२७.००	२०१९२९०४०.००
२) चालू खात्यातील शिल्लक (एम.एस.सी. बँक)	७७९१३६४.४५	६०२५७११.२३
३) चालू खात्यातील शिल्लक (डी.सी.सी बँक)	६४९१३१४५.१६	३५९१५२३५.१४
४) चालू खात्यातील शिल्लक (राष्ट्रीयकृत बँक)	२४०८२२१४२.००	२३६५४०६८७.८४
५) चालू खात्यातील शिल्लक (इतर बँका)	३५१५२२७४५.२७	२७८०७६३९१.१५
	८१४९०८९२३.८८	७५८४८७०६५.३६
शेड्युल - VIII मागणी व अल्प सुचना ठेवी	१००००००००.००	०.००
शेड्युल - IX गुंतवणूक	रू. पै.	रू. पै.
१) गव्हर्मेंट सिक्युरिटीजमधील गुंतवणुक	२०७४००७३६६.००	१९७५६६९४५४.००
२) आदर अॅप्रुव्हड सिक्युरिटीजमधील गुंतवणुक	०.००	०.००
३) शेअर्समधील गुंतवणुक	२३७०००.००	२३७०००.००
४) डिबेंचर्स/बॉण्डसमधील गुंतवणुक	१४३२२५०००.००	१२७७१५३१८.००
५) इतर गुंतवणुक	१२४७६७७०९७.००	१३२७६७७०९७.००
अ) एम.एस.सी. बँक मुदत ठेव	६५०००००.००	४६५०००००.००
ब) डी.सी.सी. बँक मुदत ठेव	९८०००००००.००	११३०००००००.००
क) इतर बँकातील मुदत ठेव	२६११७७०९७.००	१५११७७०९७.००
	३४६५१४६४६३.००	३४३१२९८८६९.००

तपशिल	३१/०३/२०२३	३१/०३/२०२४
	रू. पै.	रू. पै.
शेड्युल - X कर्जे		
१) अल्प मुदतीची कर्जे	२६८६५९६६८५.९७	२८८३६९६७००.४०
अ) तारण कर्जे	२६३३६२८४७०.८७	२७४७२९८३९७.७९
ब) बिनतारण कर्जे	५२९६८२१५.१०	१३६३१८३०२.६९
२) मध्यम मुदतीची कर्जे	१८३४९५३८५०.८३	२०१९२२४९८८.४५
अ) तारण कर्जे	१५७६१२१४९६.१५	१७३४१३०१७४.८२
ब) बिनतारण कर्जे	२५८०३२३५४.६८	२८५०९४०१३.६३
३) दिर्घ मुदतीची कर्जे	१३१९६१४८७९.११	१३८६२१९६७४.८९
अ) तारण कर्जे	१३१९६१४८७९.११	१३८६२१९६७४.८९
	५८४०३६५४०७.९९	६२८९०५२५६३.७४
शेड्युल - XI येणे व्याज		
१) कर्जावरील येणे व्याज	३२९६३७१२२.७९	४१०२८९९७२.४७
२) गुंतवणूकीवरील येणे व्याज	४३८१४६०६.००	४८४१५८९४.००
	३७३४५९७२८.७९	४५८७०५८६६.४७
शेड्युल - XII स्थावर मालमत्ता		
१) जमीन व इमारत	३१९६४२११.५८	३४७०७०३१.४६
२) फर्निचर फिक्चर	८३०५०१७६.४९	८२९६११८५.८८
३) इलेक्ट्रीफिकेशन	२८५०४६४९.१६	२६४२४४८४.५९
४) कॉम्प्युटर	१३२१६५४७.०१	२९७२६१८१.६९
५) व्हेईकल	५४४३१०६.६९	४१५३२६३.८९
६) लायब्ररी बुक्स	७७१४.५०	६९५६.०२
७) पुर्नमुल्यांकन (जमीन व इमारत)	२५२५०२८००.९६	२४३५७२१२४.१०
	४१४६८९२०६.३९	४२९५५९२२७.६३
शेड्युल - XIII इतर येणी		
१) स्टेशनरी इन स्टॉक	४७३१०१९.७८	४८६६५०७.४७
२) स्टॅम्प इन स्टॉक	१३००.००	१४६५.००
३) टेलिफोन डिपॉझीट	२४३५४८.००	२४४२९०.०४
४) एम.एस.ई.बी. डिपॉझीट	६१९००८.००	६०९८५५.००
५) वाशी महानगरपालिका डिपॉझीट	१३८००.००	१३८००.००
६) वॉटर सप्लाय डिपॉझीट	९५६४३०.००	९५६४३०.००
७) प्राप्तीकर अॅडव्हान्स	२०५०००००.००	१८००००००.००
८) येणे टी.डी.एस.	११५८७४.२१	८६३६८.३६
९) इतर येणी	१९१२०९४७.७६	३५४७८२७१.३६
१०) वसुली अधिकारी पगारपोटी डिपॉझीट	३०००.००	३०००.००
	४६३०४९२७.७५	६०२५९९८७.२३

श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर
ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.



तपशिल	३१/०३/२०२३	३१/०३/२०२४
शेड्युल - XIV ठेवी व कर्जावरील दिलेले व्याज	रू. पै.	रू. पै.
१) ठेवीवरील	५००००१६२१.९१	५४४६२९३१२.१९
२) कर्जावरील	०.००	०.००
	५००००१६२१.९१	५४४६२९३१२.१९
शेड्युल - XV पगार, भत्ते, प्रा.फंड इ.	रू. पै.	रू. पै.
१) पगार व भत्ते	८८१८४५९१.००	८६०४५८१२.८२
२) मेडीकल अलौन्स	१२०००००.००	१००००००.००
३) प्रा. फंड बँक वर्गणी	७२४८२८३.००	७०२९५५२.००
४) ग्रॅज्युईटी खर्च	३६५१११८.००	५३२२५४.००
५) इन्शुरन्स फंड वर्गणी	२६३०९०.००	२५४४२९.००
६) लेबर वेलफेअर बोर्ड बँक वर्गणी	१९३३२.००	२८३८३.००
	१००५६६४१४.००	९४८९०४३०.८२
शेड्युल - XVI संचालक मंडळ भत्ते	रू. पै.	रू. पै.
१) संचालक सिटींग अलौन्स	५३४४६९.५०	१५१०७०५.००
२) संचालक प्रवास खर्च	६३१६९८.००	६४३२०३.००
	११६६१६७.५०	२१५३९०८.००
शेड्युल - XVII भाडे, कर, वीज व विमा इ.	रू. पै.	रू. पै.
१) ऑफीस भाडे	१५३५९९८५.७३	१६००८०९६.२७
२) म्युनिसिपल टॅक्स	२११८५९८.९३	३०४२११८.००
३) विमा हप्ता	३६५५६२२.००	५५५६४१२.६०
४) वीज बिल	४९२८७९६.४०	५३८४९६८.५०
	२६०६३००३.०६	२९९९१५९५.३७
शेड्युल - XVIII टपाल, तार व टेलिफोन	रू. पै.	रू. पै.
१) टपाल व तार	५५९६३२.८८	१०४३६१०.८६
२) टेलिफोन बिल	२४५२६९७.४२	२६२३९९१.१६
	३०१२३३०.३०	३६६७६०२.०२
शेड्युल - XIX घसारा व दुरूस्ती खर्च	रू. पै.	रू. पै.
१) घसारा	२६९०७३२०.८८	३१४६२४५७.६१
२) दुरूस्ती खर्च	३८१८८१७.६६	१९५७८९६.५४
३) मेन्टेनन्स खर्च	१६७९१५२१.४६	२३२७५८२९.१६
	४७५१७६६०.००	५६६९६१८३.३१

तपशिल	३१/०३/२०२३	३१/०३/२०२४
शेड्युल - XX स्टेशनरी छपाई व जाहिरात	रू. पै.	रू. पै.
१) स्टेशनरी व सादिलवार	२७१४३३०.४९	२९८६४२३.२९
२) जाहिरात खर्च	४८०७२५५.७४	५१४०५२३.२५
	७५२१५८६.२३	८१२६९४६.५४
शेड्युल - XXI इतर खर्च	रू. पै.	रू. पै.
१) प्रवास खर्च	९१७७७९.४५	१०३९००३.३१
२) पेट्रोल बील	१७१३६५०.४८	१९४६०५१.५३
३) टॅक्सी भाडे	९५३०९.००	१३६७३४.००
४) अतिथी खर्च	१५४४७८६.६०	१६१७५६३.००
५) मिटींग खर्च	११४६६२.६०	१४११०८.००
६) पेपर व मासिके खर्च	८९६४१.००	९८९७६.००
७) दिलेले कमिशन	१७६७७८.११	०.००
८) सराफ फी	७९४५४४.८४	७८७४७८.६०
९) साधारण सभा खर्च	७६५४०.००	१०५३०७.००
१०) समारंभ खर्च	३३४७०३.२८	२७०५१९.७६
११) गर्व्हमेंट सिव्क्यु. ऑमोर्टटायझेसन	३७३९१७.००	३६७४५७.००
१२) गेस्ट हाउस खर्च	१२६३१३.००	७२८४४.७१
१३) प्राव्हीडंड फंड व्यवस्थापन खर्च	३०५८०४.००	२९९६४०.००
१४) लक्ष्मीपुजन ठेव रेम्युनरेशन चार्जेस	१४७५८४३.९६	१९०७९५४.६१
१५) डिपॉझीट इनश्युरन्स प्रिमीयम	११४६३२०८.२०	११२६९२४८.००
१६) व्याजावरील रिबेट	३१४७०३४.००	८३९२१३.६१
१७) वस्तु व सेवा कर (जी.एस.टी.)	३९२८८८५.००	४५१६९३३.७०
१८) व्यवसाय कर	२५००.००	२५००.००
१९) बँक असोसिएशन व इन्स्टीट्युट वर्गणी	३३७१९६.००	२९६३१४.००
२०) ट्रेनिंग खर्च	२८८३०१.००	१३६०७२.००
२१) एक रक्कमी कर्ज परतफेड योजनेतील सवलत	११५११४५३.२७	२३३२४५२७.५९
२२) वाहतुक मजुरी खर्च	९७४२१७२.००	९९३९५६२.३०
२३) टि.व्ही.केबल खर्च	२१७०२.००	६८२१२.००
२४) जनरेटर - पेट्रोल, डिझेल व दुरूस्ती खर्च	१५४४१३९.२८	११५८०५४.८५
२५) लिफ्ट खर्च	६००.००	०.००
२६) वसुली खर्च	५८७३.००	०.००
२७) इन्कम टॅक्स खर्च	४३२३००८.६८	०.००
२८) सोने तारण कर्ज स्टॅम्प चार्जेस	६६४६९४.००	६५४४९२.००
२९) निवडणूक खर्च	२०००००.००	०.००
३०) सर्विहिस चार्जेस खर्च	६१३५५९२.६२	३९३७२१९.८९
३१) इतर खर्च	२१२८७०३.०५	८७४०४३.४१
	६३५८५३३५.४२	६५८०७०३०.८७

श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर

ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.



तपशिल	३१/०३/२०२३		३१/०३/२०२४	
	रू.	पै.	रू.	पै.
शेड्युल - XXII तरतुदी				
१) इन्कम टॅक्स	१८५०००००.००		१६४५००००.००	
२) ग्रामीण बुडीत फंड	१९००००००.००		७९१३०००.००	
३) नोकर उत्तेजनार्थ बक्षिस	९७०००००.००		९४०००००.००	
४) गुंतवणूक घसारा निधी	९९५००००.००		३०७०७०००.००	
५) रजा पगार	४४५००००.००		५९५३०००.००	
६) ठेव (एफ.एम.आर) तरतूद		०.००		४०२६९६.००
	६१६०००००.००		७०८२५६९६.००	
शेड्युल - XXIII कर्जे व गुंतवणुकीवरील मिळालेले व्याज				
१) कर्जावरील	५९०९२९०२१.५४		६३७४३९६७६.६४	
२) गुंतवणूकीवरील	२१७१६८१६०.७८		२३६३४६०८८.००	
	८०८०९७९८२.३२		८७३७८५७६४.६४	
शेड्युल - XXIV इतर जमा				
१) इमारत भाडे	९०५७३.००		६३४७०.००	
२) लॉकर भाडे	५१३६७३६.१५		३५७६०३७.०५	
३) सर्व्हीस चार्जेस	२९८००९१३.०२		२१५२१५०५.६५	
४) प्रोसेस फी	९६३२५५१.४६		१५१८३५६७.६५	
५) इतर जमा	६१८७९५८.८२		११७५३४९५.०६	
	५०८४८७३२.४५		५२०९८०७५.४१	

मे. केजीबी आणि जे असोसिएट्स
चार्टर्ड अकॉंटंट्स, वैधानिक लेखापरिक्षक

श्री. उत्तम ए. जाधव
चिफ मॅनेजर

श्री. प्रकाश म. डोईजड
जनरल मॅनेजर

श्री. राजेश पद्माकर सार्देळ
मुख्य कार्यकारी अधिकारी

मा. उत्तम बाबासो पाटील
व्हा. चेअरमन

मा. निपुण विलासराव कोरे
चेअरमन

संचालक मंडळ

मा. बळवंत शंकर पाटील
मा. विनायक राजाराम बांदल
मा. संजय दिनकर जमदाडे
मा. सौ. ज्योती अक्षय हराळे
(सी.ए.)

मा. प्रमोद महादेव कोरे
मा. बाबासो गोविंद बावडे
मा. अभिजीत यशवंत पाटील
मा. नानासो नवला दुर्गाडे

मा. अरविंद भाऊसो बुद्रूक
मा. डॉ. प्रशांत मधुकर जमने
मा. प्रकाश रंगराव माने
मा. सौ. सुवर्णा राजेंद्र माने

मा. अॅड. महादेव हिंदूराव चावरे
मा. डॉ. प्रताप रघुनाथ पाटील
मा. प्रभाकर नामदेव कुरणे
मा. सौ. महानंदा दत्तात्रय घुगरे

SHREE WARANA SAHAKARI BANK LTD., WARANANAGAR

TAL-PANHALA, DIST-KOLHAPUR

Significant Accounting Policies and Notes forming part of the Balance Sheet and Profit and Loss Account for the year ended 31st March, 2024.

1. Notes Forming Part of Balance Sheet as on 31st March, 2024 and Profit and Loss a/c for the year ended 31st March, 2024.

1.1 Overview

Shri Warana Sahakari Bank Ltd., Warananagar was incorporated in 1966 and providing wide range of banking and financial services.

1.2 Basis of Preparation

The financial statements have been prepared and presented under historical cost convention on the accrual basis of accounting, unless otherwise stated and comply with generally accepted accounting principles, statutory requirements prescribed under The Banking Regulation Act 1949 and Maharashtra State Co-operative Societies Act 1960, circulars and guidelines issued by Reserve Bank of India (RBI) from time to time, the Accounting Standards (AS) issued by The Institute of Chartered Accountants of India (ICAI) and practices prevailing in the co-operative banks in India.

1.3 Use of Estimates

The preparation of financial statements, in confirmative with generally accepted accounting principles, requires management to make estimates and assumptions that affect the reported amount of assets, liability, revenues, expenses and disclosure of contingent liability as at the date of financial statements. Management believes that the estimates used in the preparation of financial statements are prudent and reasonable. Any revision to the accounting estimates are recognized prospectively.

2. Advances

2.1 Advances are classified into Standard, Substandard, Doubtful and Loss Assets and provisions are made in accordance with the prudential norms prescribed by RBI. In addition to this, a general provision on Standard Asset is also made as per RBI directives. The provisions are made at higher level keeping in view the principle of conservatism. The provision coverage ratio (PCR) is 50.84%

2.2 The overdue interest in respect of non performing advances is reversed separately under "Overdue Interest Reserve" as per the directives issued by RBI.

2.3 During this year no account has been reconstructed so far.

3. Investments

3.1 Categorization of Investments

In accordance with guidelines issued by RBI, the bank has classified its a investments portfolio into the following three categories.

- (i) Held to Maturity (HTM)
- (ii) Held for Trading (HFT)
- (iii) Available for Sale (AFS)

3.2 Classification of Investments

For the purpose of disclosure in Balance Sheet, investments are classified as required under Banking Regulation Act and RBI guidelines as follows:

- (i) Govt. Securities
- (ii) Other Approved Securities
- (iii) Shares
- (iv) Debentures and Bonds
- (v) Others

3.3. Valuation of Investments

(i) Held to Maturity

These investments have been valued at acquisition cost. Any premium on acquisition is amortized over the balance period of maturity, with a debit to a profit and loss account. The book value of security is reduced to the extent of amount amortized during the relevant accounting period.

ii) Available for Sale

Investment under this category has been marked to market on the basis of guidelines issued by RBI. Net depreciation, if any, under each classification has been provided for, net appreciation, if any, has been ignored.

श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर

ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.



(iii) As on 31st March, 2024, Investment Fluctuation Reserve is Rs.137.42 Lacs and Investment Depreciation Reserve is Rs.527.42 Lacs.

4. Revenue Recognition (AS-9)

- 5.1 Items of Income and Expenditure are accounted for on accrual basis, unless otherwise stated.
- 5.2 Interest income on performing advances, fixed income securities and investments are recognized on accrual basis.
- 5.3 Income from non performing assets is recognized to the extent realized, as per directives issued by RBI.
- 5.4 Commission income on Bank Guarantee is recognized on receipt basis and Exchange and Brokerage are recognized on realization. Locker rent is recognized as income on receipt basis.

5. Fixed Assets & Depreciation(AS-10 & AS-6)

- 4.1 Fixed Assets are stated at historical cost less depreciation at the rates mentioned in Income Tax Act 1961 except Computer Hardware & Software which is depreciated on Straight Line Method @ 33.33% & Motor Vehicles are depreciated on Straight Line Method @ 15%.
- 4.2 Premises have been revalued from time to time as per valuation reports of registered government approved valuers. The surplus arising out of such revaluation is carried to Premises and is accounted under Revaluation Reserve.
- 4.3 During the year, the depreciation relatable to the value of revalued figure of fixed assets is debited to Revaluation Reserve account in with a corresponding credit to the the respective asset account.
- 4.4 Depreciation on fixed assets purchased during the year is provided from the month the asset is put to use.

6. Employee Benefits (AS-15)

- 6.1 Provident Fund and Family Pension Contribution are made to the office of PF Commissioner and are accounted for on actual payment basis.
- 6.2 The liability towards Gratuity and Group Insurance Scheme is assessed on actuarial valuation made by LIC as per Accounting Standards 15 (revised) and the premium as demanded by LIC based on the valuation is paid and debited to the profit and loss account.
- 6.3 The compensated leave absences with respect to the employees are catagorised into Sick Leaves, Privileged Leaves and Casual Leaves. Sick Leaves are accounted for at the time of payment; in the year during which the employee retires/resigns or death occurs. The Sick Leave provision for the retireing employees in immediate succeeding year is provided for in the books at actual. Privileged Leaves are provided for at actual with respect to balance leaves in excess of 30 days (if any). Casual Leaves are provided for at actual.

7. Segment Reporting (AS-17)

Business Segmenta

(F.Y.2023-24)

Sr No	Particulars	Treasury	Wholesale Banking	Retail Banking	Other Banking	Total
1	Segment Revenue	23.71	24.97	43.79	0.45	92.93
2	Segment Result	6.61	8.23	14.29	0.46	29.59
3	Unallocated Expenses					21.41
4	Operating Result					8.18
5	Income Tax Expense					3.18
6	Net Profit					5.00
Other Information						
7	Segment Assets	375.32	254.94	427.22	0.00	1057.49
8	Unallocated Assets					95.74
9	Total Assets					1153.22
10	Segment Liabilities	251.67	280.94	524.09	0.00	1056.70
11	Unallocated Liabilities					96.52
12	Total Liabilities					1153.22

Sr No	Particulars	Treasury	Wholesale Banking	Retail Banking	Other Banking	Total
1	Segment Revenue	21.73	38.67	25.24	0.52	86.16
2	Segment Result	6.57	13.35	8.57	0.52	29.01
3	Unallocated Expenses					22.38
4	Operating Result					6.63
5	Income Tax Expense					1.85
6	Net Profit					4.78

Other Information

7	Segment Assets	396.05	384.90	243.86	0.00	1024.80
8	Unallocated Assets					91.96
9	Total Assets					1116.77
10	Segment Liabilities	265.49	439.16	318.07	0.00	1022.75
11	Unallocated Liabilities					94.05
12	Total Liabilities					1116.77

Geographical Segment

The bank operates in a single geographical segment hence the relevant geographical segment reporting stands inapplicable.

8. Related party Disclosures (AS-18)

The Bank is a co-operative society under the State Co-operative Society Act, 1960 and there are no Related Parties requiring a disclosure under Accounting Standard-18 issued by The Institute of Chartered Accountants of India other than of the Key Management Personnel. There being only one CEO Mr Rajesh Padmakar Sardal for the the financial year 2023-2024, in terms of RBI Circular dated March 29, 2003, he being a single party coming under the category, no further details thereon are required to be disclosed.

9. Operating Leases (AS-19)

Lease rental obligations in respect of assets taken on operating leases are charged to Profit and Loss account on straight line basis over the lease term. Initial direct costs (if any) are also charged to the profit and loss account.

10. Earnings Per Share (AS-20)

Particulars	2022-2023	2023-2024
Net Profit (Loss) after Income Tax (in Rs)	47756304.87	50007585.00
No of Shares (in No's)	368949	386366
Nominal Value of Shares (in Rs.)	1000.00	1000.00
EPS (in Rs)	129.43	129.43

11. Income Tax (AS-22)

11.1 Provision for current tax is made on the basis of estimated taxable income for the year.

11.2 Deferred tax is required to be recognized on the basis of difference between Taxable income and Accounting income that originated in one period and capable of reversal in one or more subsequent period.

11.3 Deferred Tax assets are recognized only to the extent that there is reasonable certainty that sufficient future taxable income will be available against which such Deferred Tax assets can be realized.

During the year, the bank has not recognized deferred tax in the books.

12. Impairment of Assets (AS-28)

Since bank has ascertained that there is no material impairment of any of its assets no provision on account of impairment of assets is required to be made.

13. Provisions, Contingent Liabilities and Contingent Assets (AS-29)

13.1. A Provision is recognized when there is a present obligation as a result of past event and it is probable that an outflow of resources will be required to settle the obligation, in respect of which a reliable estimate can be made.

13.2. Provisions are not discounted to its present value and are determined based on based estimate required to settle the obligation at the balance sheet date.

13.3. Contingent Liabilities are disclosed on the face of the balance sheet.

13.4. Contingent Assets are not recognized.

14. Accounting for Goods and Services Tax

Goods and Services Tax (GST) collected on supplies is accounted in GST Payable account and input GST as eligible and upto 50% is accounted in GST Receivable Account. Remaining 50% is transferred to Profit and Loss account as an expense.

15. Non-Banking Assets

The Details of non-banking assets are as below:-

Particulars	2023-2024	2022-2023
No of Assets Converted into NBA during the year	0.00	0.00
Aggregate Value of accounts purchased (including outstanding principle, Unrecovered interest, other charges and write off amount)	0.00	0.00
Aggregate Consideration (Including Stamp Duty)	0.00	0.00

M/s KGB and J Associates.
Charetered Accountants

CA Santosh S. Tase
PARTNER M. NO .108925
FRN 114846W
UDIN:-24108925BKADMB6309

Place : Kolhapur
Date : 27.06.2024

As per RBI Circular, Disclosure of various Information

16 In pursuance to RBI circular No. RBI/DOR/2021-22/83 DOR.ACC.REC.No.45/21.04.018/2021-22 dated 30 August,2021 in relation to Master Direction on Financial Statements - Presentation and Disclosures the following disclosures are made.

1. Regulatory Capital

a) Composition of Regulatory Capital

Sr. No.	Particulars	Current Year	Previous Year
i)	Common Equity Tier 1 capital (CET 1)* / Paid up share capital and reserves@ (net of deductions, if any)	72.79	58.32
ii)	Additional Tier 1 capital*/ Other Tier 1 capital@	0.00	0.00
iii)	Tier 1 capital (i + ii)	72.79	58.32

Sr. No.	Particulars	Current Year	Previous Year
iv)	Tier 2 capital	4.03	16.61
v)	Total capital (Tier 1+Tier 2)	76.82	74.93
vi)	Total Risk Weighted Assets (RWAs)	599.05	596.50
vii)	CET 1 Ratio (CET 1 as a percentage of RWAs)* / Paid-up share capital and reserves as percentage of RWAs@	12.15%	9.78%
viii)	Tier 1 Ratio (Tier 1 capital as a percentage of RWAs)	12.15%	9.78%
ix)	Tier 2 Ratio (Tier 2 capital as a percentage of RWAs)	0.67%	2.78%
x)	Capital to Risk Weighted Assets Ratio (CRAR) (Total Capital as a percentage of RWAs)	12.82%	12.56%
xi)	Leverage Ratio*	NA	NA
xii)	Percentage of the shareholding of a) Government of India b) State Government (specify name) [§] c) Sponsor Bank [§]	NA	NA
xiii)	Amount of paid-up equity capital raised during the year	3.95	3.67
xiv)	Amount of non-equity Tier 1 capital raised during the year, <i>of which:</i> Give listas per instrument type (perpetual non-cumulative preference shares, perpetual debt instruments, etc.). Commercial banks (excluding RRBs) shall also specify if the instruments are Basel II or Basel III compliant.	Nil	Nil
xv)	Amount of Tier 2 capital raised during the year, <i>of which</i> Give list as per instrument type (perpetual non-cumulative preference shares, perpetual debt instruments, etc.). Commercial banks (excluding RRBs) shall also specify if the instruments are Basel II or Basel III compliant.	Nil	Nil

b) Draw down from Reserves

Name of the Reserve	Amount as on 31.03.2024	Amount Drawn Down during the year	Remarks (if any)
Revaluation Reserve	24.36	0.89	On account of Depreciation on the revalued portion of the fixed assets.
Golden Jubilee Fund	Nil	0.52	The Fund is transferred to Building Fund through Profit and Loss appropriation subject to AGM approval. However, prior approval for the said withdrawal has been taken from RBI on 23.10.2023

2. Asset liability management-

Maturity pattern of certain items of assets and liabilities

Amount in ₹ crore)

	Day 1	2 to 7 days	8 to 14 days	15 to 30 days	31 days to 2 months	Over 2 months and upto 3 months	Over 3 months and upto 6 months	Over 6 months and upto 1 year	Over 1 year and upto 3 years	Over 3 years and upto 5 years	Over 5 years	Total
Deposits	1.08	10.46	36.13	26.67	76.76	48.11	140.18	226.59	395.94	11.12	3.64	976.68
Advances	1.00	1.49	6.97	21.74	51.22	37.78	52.84	126.68	205.80	55.17	68.25	628.94
Investments	0.00	2.00	4.00	21.08	13.00	13.00	9.00	93.84	21.14	15.71	154.36	343.13
Borrowings	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Foreign Currency assets	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--
Foreign Currency liabilities	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--

3. Investments

a) Composition of Investment Portfolio

As at 31/03/2024 (current year balance sheet date)

Amount in ₹ crore)

	Investments in India							Investments outside India				Total Investments
	Government Securities	Other Approved Securities	Shares	Debentures and Bonds	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total investments in India	Government securities (including local authorities)	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total Investments Outside India	
Held to Maturity												
Gross	116.33	81.24	1.14	0.00	0.00	0.11	198.82	0.00	0.00	0.00	0.00	198.82
Less: Provision for non-performing investments (NPI)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Net	116.33	81.24	1.14	0.00	0.00	0.11	198.82	0.00	0.00	0.00	0.00	198.82
Available for Sale								0.00	0.00	0.00	0.00	
Gross	0.00	0.00	0.00	0.00	0.00	11.65	11.65	0.00	0.00	0.00	0.00	11.65
Less: Provision for depreciation and NPI	0.00	0.00	0.00	0.00	0.00	5.27	5.27	0.00	0.00	0.00	0.00	5.27
Net	0.00	0.00	0.00	0.00	0.00	6.38	6.38	0.00	0.00	0.00	0.00	6.38
Held for Trading								0.00	0.00	0.00	0.00	
Gross	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Less: Provision for depreciation and NPI	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Net	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Total Investments	116.33	81.24	1.14	0.00	0.00	11.76	210.47	0.00	0.00	0.00	0.00	210.47
Less: Provision for non-performing investments	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Less: Provision for depreciation and NPI	0.00	0.00	0.00	0.00	0.00	5.27	5.27	0.00	0.00	0.00	0.00	5.27
Net	116.33	81.24	1.14	0.00	0.00	6.49	205.20	0.00	0.00	0.00	0.00	205.20

श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर

ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.



As at 31.03.2023(previous year balance sheet date)

Amount in ₹ crore)

	Investments in India							Investments outside India				Total Investments
	Government Securities	Other Approved Securities	Shares	Debentures and Bonds	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total investments in India	Government securities (including local authorities)	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total Investments Outside India	
Held to Maturity												
Gross	121.14	86.26	0.02	0.00	0.00	0.11	207.53	0.00	0.00	0.00	0.00	207.53
Less: Provision for non-performing investments (NPI)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Net	121.14	86.26	0.02	0.0	0.00	0.11	207.53	0.00	0.00	0.00	0.00	207.53
Available for Sale								0.00	0.00	0.00	0.00	
Gross	0.00	0.00	0.00	0.00	0.00	14.32	14.32	0.00	0.00	0.00	0.00	14.32
Less: Provision for depreciation and NPI	0.00	0.00	0.00	0.00	0.00	2.20	2.20	0.00	0.00	0.00	0.00	2.20
Net	0.00	0.00	0.00	0.00	0.00	12.12	12.12	0.00	0.00	0.00	0.00	12.12
Held for Trading								0.00	0.00	0.00	0.00	
Gross	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Less: Provision for depreciation and NPI	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Net	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Total Investments	121.14	86.26	0.02	0.00	0.00	14.43	221.85	0.00	0.00	0.00	0.00	221.85
Less: Provision for non-performing investments	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Less: Provision for depreciation and NPI	0.00	0.00	0.00	0.00	0.00	2.20	2.20	0.00	0.00	0.00	0.00	2.20
Net	121.14	86.26	0.02	0.00	0.00	12.23	219.65	0.00	0.00	0.00	0.00	219.65

b) Movement of Provisions for Depreciation and Investment Fluctuation Reserve

Amount in ₹ crore)

Particulars	Current Year	Previous Year
i) Movement of provisions held towards depreciation on investments		
a) Opening balance	2.20	1.21
b) Add: Provisions made during the year	3.07	0.99
c) Less: Write off / write back of excess provisions during the year	-	-
d) Closing balance	*5.27	*2.20
ii) Movement of Investment Fluctuation Reserve		
a) Opening balance	1.36	1.36
b) Add: Amount transferred during the year	0.01	0.00
c) Less: Drawdown	0.00	0.00
d) Closing balance	1.37	1.36
iii) Closing balance in IFR as a percentage of closing balance of investments in AFS and HFT/Current category	11.76%	9.48%

*With respect to IDR of Rs.5.27 Cr the same pertains respect to Security Receipts held by Bank as on 31/03/2024.

c) Sale & Transfers to/From HTM category

During the year under audit, the bank has not transferred to/from HTM category beyond permissible limit.

d) Non SLR Investment portfolio

i) Non performing non SLR investment

Particulars	Current Year	Previous Year
a) Opening balance	0.00	0.00
b) Additions during the year since 1st April	0.00	0.00
c) Reductions during the above period	0.00	0.00
d) Closing balance	0.00	0.00
e) Total provisions held	0.00	0.00

ii) Issuer composition of non-SLR investments

Sr. No.	Issuer	Amount	Extent of Private Placement	Extent of 'Below Investment Grade' Securities	Extent of 'Unrated' Securities	Extent of 'Unlisted' Securities					
						(4)		(5)		(6)	
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	Current year	Previous Year	Current year	Previous Year	Current year	Previous Year
a)	PSUs	0	0	0	0	0	0	0	0	0	0
b)	FIs	0	0	0	0	0	0	0	0	0	0
c)	Banks	0	0	0	0	0	0	0	0	0	0
d)	Private Corporates	0	0	0	0	0	0	0	0	0	0
e)	Subsidiaries/Joint	0	0	0	0	0	0	0	0	0	0
f)	Others	12.90	14.34	0	0	0	0	0	0	11.65	14.34
g)	Provision held towards	5.27	0.00	0	0	0	0	0	0	5.27	0
	Total *	7.63	14.34					0	0	6.38	14.34

श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर

ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.



4. Asset quality

a) Classification of advances and provisions held

	Standard		Non-Performing			Total
	Total Standard Advances	Sub-standard	Doubtful	Loss	Total Non-Performing Advances	
Gross Standard Advances and NPAs						
Opening Balance	534.89	14.98	34.17	0.00	49.15	584.04
Add: Additions during the year					17.76	
Less: Reductions during the year*					10.20	
Closing balance	572.19	17.76	38.95	0.00	56.71	628.90
*Reductions in Gross NPAs due to:						
Upgradation						
Recoveries (excluding recoveries from upgraded accounts)					10.20	
Write-offs						
Provisions (excluding Floating Provisions)						
Opening balance of provisions held	2.62				28.11	30.73
Add: Fresh provisions made during the year(Net)	0.00				0.72	0.72
Less: Excess provision reversed/ Write-off loans	0.00				0.00	0.00
Closing balance of provisions held	2.62				28.83	31.45
Net NPAs						
Opening Balance					21.04	
Add: Fresh additions during the year					6.84	
Less: Reductions during the year					0.00	
Closing Balance					27.88	27.88
Floating Provisions						--
Opening Balance						--
Add: Additional provisions made during the year						--
Less: Amount drawn down ¹⁵ during the year						--
Closing balance of floating provisions						--
Technical write-offs and the recoveries made thereon						--
Opening Balance of Technical/Prudential written-off accounts						--
Add: Technical/Prudential written-off during the year						--
Less: Recoveries made from previously Technical/Prudential written-off accounts during the year						--
Closing balance						--

Ratios (in per cent)	Current Year	Previous Year
Gross NPA to Gross Advances	9.02%	8.42%
Net NPA to Net Advances	4.65%	3.78%
Provision coverage ratio	50.84%	57.19%

b) Sector-wise Advances and Gross NPAs

Sr. No.	Sector*	Current Year			Previous Year		
		Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector	Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector
i)	Priority Sector						
i)	Priority Sector						
a)	Agriculture and allied activities	79.60	10.77	1.71%	74.41	12.05	2.06%
b)	Advances to industries sector eligible as priority sector lending	142.20	24.44	3.89%	148.51	10.38	1.78%
c)	Services	152.94	3.90	0.62%	147.26	9.53	1.63%
d)	Personal loans	35.07	1.41	0.22%	33.95	1.19	0.21%
	Subtotal (i)	409.81	40.52	6.44%	404.13	33.15	5.68%
ii)	Non-priority Sector						
a)	Agriculture and allied activities	0.08	0.00	0.00%	0.00	0.00	0.00%
b)	Industry	1.45	0.00	0.00%	0.22	0.00	0.00%
c)	Services	0.49	0.40	0.07%	1.61	0.11	0.02%
d)	Personal loans	217.07	15.79	2.51%	178.07	15.89	2.72%
	Sub-total (ii)	219.09	16.19	2.58%	179.90	16.00	2.74%
	Total (I + ii)	628.90	56.71	9.02%	584.04	49.15	8.42%

c) Divergence in asset classification and provisioning

Since RBI has not identified any additional provision for NPA during inspection conducted during the year, the same stands inapplicable to the bank.

d) Disclosure of Transfer/acquired of Loan Exposure

I) Details of stressed loans transferred during the year			
All amounts in crore	To ARCs	To Permitted transferees	To other transferees
No of accounts	--	--	--
Aggregate principal outstanding of loans transferred	--	--	--
Weighted average residual tenor of the loans transferred (in years)	--	--	--
Net Book value of Loans transferred (At the time of transfer)	--	--	--
Aggregate Consideration	--	--	--
Additional consideration realized in respect of loan accounts transferred in earlier years	--	--	--

श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर
ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.



ii) Details of stressed loans acquired during the year		
All amounts in ₹ crore	From SCBs,RRBs,UCBs, StCBsDCCBs,AIFIS,NPFCs including Housing finance companies	From ARCs
Aggregate principal outstanding of loans transferred	NIL	NIL
Aggregate Consideration paid		
Weighted average residual tenor of the loans transferred (in years)		

iii) During the F.Y.2023-24 Bank had not transferred any of its loan exposures to ARCs. The details of SRs received against previous years' transfers are as below:

Security receipt issued by	NAV rating as on 31.03.24	RR rating as on 31.03.2024
Pegasus ARC	100%	RR2

d) Fraud accounts

	Current year	Previous year
Number of frauds reported	02	Nil
Amount involved in fraud (₹ crore)	0.71	Nil
Amount of provision made for such frauds (₹ crore)	0.71	Nil
Amount of Unamortised provision debited from 'other reserves' as at the end of the year. (₹ crore)	0.00	Nil

i) Disclosure under Resolution Framework for COVID-19-related Stress

Disclosures to be made half yearly starting September 30 ,2023

(Amounts in ₹ crore)

Type of borrower	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan- Position as at the end of the previous half-year (A)	Of (A), aggregate debt that slipped into NPA during the half- year	Of (A) amount written off during the half-year	Of (A) amount paid by the borrowers during the half- year	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan – Position as at the end of this half-year
Personal Loans	-				
Corporate persons*	TL- 4.90 CC-1.00	-	-	0.81	4.09 1.00
Of which MSMEs	TL- 4.90 CC-1.00	-	-	0.81	4.09 1.00
Others	-	-	-	-	-
Total	05.90	-	-	0.81	05.09

The CC Balance as on 30 Sept 2022 stands to Rs.20.83 lakh(Dr)

* As defined in section 3(7) of the Insolvency and Bankruptcy Code, 2016

Disclosures to be made half yearly starting March 21,2024

(Amounts in ₹ crore)

Type of borrower	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan– Position as at the end of the previous half-year (A)	Of (A), aggregate debt that slipped into NPA during the half- year	Of (A) amount written off during the half-year	Of (A) amount paid by the borrowers during the half- year	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan – Position as at the end of this half-year
Personal Loans	-				
Corporate persons*	TL- 4.09 CC-1.00	-	-	0.75	3.34 1.00
Of which MSMEs	TL- 4.09 CC-1.00	-	-	0.75	3.34 1.00
Others	-	-	-	-	-
Total	05.09	-	-	0.75	4.34

The CC Balance as on 30 Sept 2022 stands to Rs.90.38 lakh(Dr)

* As defined in section 3(7) of the Insolvency and Bankruptcy Code, 2016

5. Exposures

a) Exposure to real estate sector

(Amount in ₹ crore)

Category	Current year	Previous Year
i) Direct exposure		
a) Residential Mortgages – Lending fully secured by mortgages on residential property that is or will be occupied by the borrower or that is rented. Individual housing loans eligible for inclusion in priority sector advances shall be shown separately. Exposure would also include non-fund based (NFB) limits.	85.65	59.17
b) Commercial Real Estate – Lending secured by mortgages on commercial real estate (office buildings, retail space, multipurpose commercial premises, multifamily residential buildings, multi tenanted commercial premises, industrial or warehouse space, hotels, land acquisition, development and construction, etc.). Exposure would also include non-fund based (NFB) limits;	38.99	41.41
c) Investments in Mortgage-Backed Securities (MBS) and other securitized exposures –	0.00	0.00
i. Residential		
ii. Commercial Real Estate		
ii) Indirect Exposure		
Fund based and non-fund-based exposures on National Housing Bank and Housing Finance Companies.	0.00	0.00
Total Exposure to Real Estate Sector	124.64	100.58

(As per CRE exposure norms)

b) Unsecured advances

(Amounts in ₹ crore)

Particulars	Current year	Previous Year
Total unsecured advances of the bank Out of the above, amount of advances for which intangible securities such as charge over the rights, licenses, authority, etc. have been taken	42.14 NA	31.10 NA
Estimated value of such intangible securities	NA	NA

c) Factoring exposures - Nil

6. Concentration of deposits, advances, exposures and NPAs

a) Concentration of deposits

(Amounts in ₹ crore)

Particulars	Current year	Previous Year
Total deposits of the twenty largest depositors	211.52	198.05
Percentage of deposits of twenty largest depositors to total deposits of the bank	21.66%	20.89%

b) Concentration of advances*

(Amounts in ₹ crore)

Particulars	Current year	Previous Year
Total advances to the twenty largest borrowers	136.63	146.47
Percentage of advances to twenty largest borrowers to total advances of the bank	21.72%	22.95%

c) Concentration of exposures**

(Amounts in ₹ crore)

Particulars	Current year	Previous Year
Total exposure to the twenty largest borrowers/customers	136.59	158.29
Percentage of exposures to the twenty largest borrowers/customers to the total exposure of the bank on borrowers/customers	21.72%	19.96%

d) Concentration of NPAs

(Amounts in ₹ crore)

Particulars	Current year	Previous Year
Total Exposure to the top twenty NPA accounts	41.46	36.84
Percentage of exposures to the twenty largest NPA exposure to total Gross NPAs.	73.10%	74.95%

7. Transfers to Depositor Education and Awareness Fund (DEA Fund)

(Amounts in ₹ crore)

Particulars	Current year	Previous Year
i) Opening balance of amounts transferred to DEA Fund	1.34	1.02
ii) Add: Amounts transferred to DEA Fund during the year	0.28	0.33
iii) Less: Amounts reimbursed by DEA Fund towards claims	0.04	0.01
iv) Closing balance of amounts transferred to DEA Fund	1.58	1.34

8. Disclosure of complaints

a) Summary information on complaints received by the bank from customers and from the Offices of Banking Ombudsman (OBOs)

(Amounts in ₹ crore)

Particulars	Current year	Previous Year
Complaints received by the bank from its customers		
1. Number of complaints pending at beginning of the year	1	Nil
2. Number of complaints received during the year	5	4
3. Number of complaints disposed during the year	5	2
3.1 Of which, number of complaints rejected by the bank	0	1
4. Number of complaints pending at the end of the year	Nil	1
Maintainable complaints received by the bank from OBOs		
5. Number of maintainable complaints received by the bank from OBOs	Nil	Nil
5.1. Of 5, number of complaints resolved in favour of the bank by BOs	Nil	Nil
5.2 Of 5, number of complaints resolved through conciliation/mediation/advisories issued by BOs	Nil	Nil
5.3 Of 5, number of complaints resolved after passing of Awards by BOs against the bank	Nil	Nil
6. Number of Awards unimplemented within the stipulated time (other than those appealed)	Nil	Nil
Note: Maintainable complaints refer to complaints on the grounds specifically mentioned in BO Scheme 2006 and covered within the ambit of the Scheme.		

b) Top five grounds of complaints received by the bank from customers

Grounds of complaints, (i.e. complaints relating to)	Number of complaints pending at the beginning of the year	Number of complaints received during the year	% increase/ decrease in the number of complaints received over the previous year	Number of complaints pending at the end of the year	Of 5, number of complaints pending beyond 30 days
1	2	3	4	5	6
Current Year					
Ground - 1	NA	NA	NA	NA	NA
Ground - 2	NA	NA	NA	NA	NA
Ground - 3	NA	NA	NA	NA	NA
Ground - 4	NA	NA	NA	NA	NA
Ground - 5	NA	NA	NA	NA	NA
Others	1	5	25%	NA	NA
Total	1	5	NA	NA	NA
Previous Year					
Ground - 1	NA	NA	NA	NA	NA
Ground - 2	NA	NA	NA	NA	NA
Ground - 3	NA	NA	NA	NA	NA
Ground - 4	NA	NA	NA	NA	NA
Ground - 5	NA	NA	NA	NA	NA
Others	NA	4	100%	1	NA
Total	NA	4	NA	1	NA

9. Disclosure of penalties imposed by the Reserve Bank of India

During RBI Inspection, The Regulating Authority (RBI) has imposed penalty (on account of non-proportionate levy of Minimum Balance Charges to customers; treating it as non-adherence to the extant RBI guidelines (Para 5.6 (iv) of RBI Master Circular No. DCBR.BPD.(PCB). MC.No.6/13.01.000/2015-16 dated July 01, 2015 on Maintenance of Deposit Accounts- Primary (Urban) Co-operative Banks. The Penalty imposed was under the Banking Regulations Act 1949 amounting to Rs100000.00. The said penalty was duly paid by the bank on 25.09.2023

10. Disclosure on Remuneration

Remuneration paid to Mr. Rajesh Padmakar Sardal (Chief Executive Officer) during the year is Rs26.04Lakh

11. Other Disclosures

a) Business ratios

Particulars	Previous Year	Current year
i) Interest Income as a percentage to Working Funds	7.47%	7.86%
ii) Non-interest income as a percentage to Working Funds	0.49%	0.50%
iii) Cost of Deposits	5.45%	5.89%
iv) Net Interest Margin	3.52%	3.53%
v) Operating Profit as a percentage to Working Funds	0.61%	1.09%
vi) Return on Assets	0.44%	0.45%
vii) Business (deposits plus advances) per employee (in ₹ crore)	3.90	4.93
viii) Profit per employee (in ₹ crore)	0.01	0.02

b) Bancassurance business

Particulars	
Business partner	LIC & Future Generali India Insurance Co Ltd
Insurance Commission earned	2022-23 Rs. 13.66 Lakhs 2023-24 Rs. 13.06 Lakhs

c) Marketing and distribution -Nil

No any fees / remuneration received in respect of the marketing and distribution function (excluding banc assurance business).

d) Disclosures regarding Priority Sector Lending Certificates (PSLCs)

The amount of PSLCs (category-wise) sold and purchased during the year shall be disclosed	Nil
---	-----

e) Provisions and contingencies

(Amount in ₹ Crore)

Provision debited to Profit & Loss Account	Current Year	Previous Year
Provision made towards Income Tax	1.65	1.85
Provision for B.D.D.R	0.72	1.90
Provision for Bonus	0.94	0.97
Provision for IDR	3.07	0.99
Provision for C.L.Salary	0.12	0.11
Provision for P.L.Salary	0.49	0.34
Provision for S.L.Salary (retirement)	0.09	0.06
Total	7.08	6.22

श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर
ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.



CONTINGENT LIABILITIES-	Current year	Previous year
(i) DEAF RBI Payable (Unclaimed) A/c	1.58	1.34
(ii) Acceptances Endorsments & Other Obligations	2.48	2.04
(iii) Income Tax Demand for Various Years	0.11	0.04
Total	4.17	3.42

“**” The above contingent Liabilities are also forming the part of the financial statements and are disclosed at the end of the Balance sheet as at 31.03.2024

f) Payment of DICGC Insurance Premium

Amt in Crores

Sr. No.	Particulars	Current Year	Previous Year
i)	Payment of DICGC Insurance Premium	1.13	1.14
ii)	Arrears in payment of DICGC premium	0.00	0.00

g) Disclosure of facilities granted to directors and their relatives –Nil

No any funded or Non Funded loan facility granted to directors and their relatives, Companies or Firms in which they are interested.

For Shree Warana Sahakari Bank Ltd
Rajesh P Sardal
Chief Executive Officer

M/s KGB and J Associates.
Charetered Accountants

CA Santosh S. Tase
PARTNER M. NO .108925
FRN 114846W
UDIN:-24108925BKADMB6309

Place : Kolhapur

Date : 27/06/2024

सन २०२३-२४ सालाकरीता केलेले खर्चाचे अंदाजपत्रक

अ. नं.	खात्याचे नांव	सन २०२३-२४	सन २०२३-२४	सन २०२३-२४	सन २०२३-२४	सन २०२४-२५
		सालाकरीता बजेट रू.	प्रत्यक्ष खर्च रू.	कमी खर्च रू.	जास्त खर्च रू.	करीता मागणी रू.
१	पगार व भत्ते, प्रा. फंड, भ.नि.कु.नी. खर्च	१०००००००.००	९४०२२७५९.७३	५९७७२४०.२७	०.०	१०५००००००.००
२	ग्रॅज्युईटी खर्च	५००००००.००	५३२२५४.००	४४६७७४६.००	०.०	५०,००,०००.००
३	कर्मचारी युनिफॉर्म खर्च	०.००	३३५४१७.०९	०.०	३३५४१७.०९	४०,००,०००.००
४	नोकर उत्तेजनार्थ बक्षीस	०.००	०.००	०.०	०.०	०.००
५	संचालक मंडळ मिटींग फी व प्रवास खर्च	२००००००.००	२१५३९०८.००	०.०	१५३९०८.००	२५०००००.००
६	ऑफीस भाडे, विमा व दिवाबती खर्च	३०००००००.००	२९९९१५९५.३७	८४०४.६३	०.०	३२५०००००.००
७	टपाल तार व टेलीफोन खर्च	३०००००००.००	३६६७६०२.०२	०.०	६६७६०२.०२	४००००००.००
८	लेखा परिक्षण फी	३०००००००.००	२२३५८७९.४२	७६४१२०.५८	०.०	२५०००००.००
९	घसारा व दुरुस्ती खर्च	३५००००००.००	३४५७८४०९.००	४२१५९१.००	०.०	३५००००००.००
१०	गेस्ट हाउस व ऑफीस मेंटेनन्स	१०००००००.००	२३३४८६७३.८७	०.०	१३३४८६७३.८७	१०००००००.००
११	स्टेशनरी खर्च	२५०००००.००	२९८६४२३.२९	०.०	४८६४२३.२९	३००००००.००
१२	जाहिरात खर्च	६५०००००.००	५१४०५२३.२५	१३५९४७६.७५	०.०	५५०००००.००
१३	कायदेविषयक खर्च	५०००००.००	३४२७५.००	४६५७२५.००	०.०	१००००००.००
१४	प्रवास खर्च, पेट्रोल व टॅक्सी भाडे	३०००००००.००	३१२१७८८.८४	०.०	१२१७८८.८४	३५००००.००
१५	अतिथी खर्च	१५०००००.००	१६१७५६३.००	०.०	११७५६३.००	१५०००००.००
१६	मिटींग खर्च	२५०००००.००	१४११०८.००	२३५८८९२.००	०.०	२५०००००.००
१७	साधारण सभा समारंभ खर्च	३०००००.००	१०५३०७.००	१९४६९३.००	०.०	२५००००.००
१८	गव्हर्नमेंट सिक्वु. ऑमोर्टायझेशन	५०००००.००	३६७४५७.००	१३२५४३.००	०.०	१००००००.००
१९	प्रा. फंड व इन्शुरन्स फंड व्यवस्थापन खर्च	५०००००.००	२९९६४०.००	२००३६०.००	०.०	५०००००.००
२०	लक्ष्मीपुजन ठेव रेम्युनरेशन चार्जेस	२००००००.००	१९०७९५४.६१	९२०४५.३९	०.०	२००००००.००
२१	डिपॉझीट इन्शुरन्स प्रिमिअम	१२५०००००.००	११२६९२४८.००	१२३०७५२.००	०.०	१२५०००००.००
२२	व्याजावरील दिलेले रिबेट	३५००००००.००	८३९२१३.६१	२६६०७८६.३९	०.०	३५०००००.००
२३	वस्तु व सेवा कर (जी.एस.टी.)	५००००००.००	४५१६९३३.७०	४८३०६६.३०	०.०	५००००००.००
२४	बँक असो./इन्स्टी/अधिवेशन वर्गणी	४००००००.००	२९६३१४.००	१०३६८६.००	०.०	३०००००.००
२५	प्रशिक्षण खर्च	३०००००.००	१३६०७२.००	१६३९२८.००	०.०	१००००००.००
२६	वाहतुक व मजुरी खर्च	१०००००००.००	९९९९५६२.३०	६०४३७.७०	०.०	१०००००००.००
२७	सव्हीस चार्जेस	६००००००.००	३९३७२१९.८९	२०६२७८०.११	०.०	५००००००.००
२८	इन्कम टॅक्स खर्च	२०००००००.००	१६४५००००.००	३५५००००.००	०.०	२०००००००.००
२९	इतर खर्च	५००००००.००	२६०८०७४९.३६	२१०८०७४९.३६	०.०	४००००००.००
	एकूण	२७०५०००००.००	२८००५३८५१.३५	२६७५८२७४.१२	३६३१२१२५.४७	२७५८०००००
	भांडवली खर्च					
१	फर्निचर	१२००००००.००	९०९९२०.३४	२९०००७९.६६	०.००	११००००००.००
२	कॉम्प्युटर हार्डवेअर व सॉफ्टवेअर	१२२०००००.००	२१८३७४०४.५२	०.००	९६३७४०४.५२	६५०००००.००
३	इमारत बांधकाम	७५०००००.००	६१३५२५९.००	१३०४७४१.००	०.००	४५०००००.००
४	इलेक्ट्रीफिकेशन	६५०००००.००	४७६९४१५.६०	१७३०५८४.४०	०.००	५५०००००.००
५	वाहन	३५०००००.००	०.००	३५०००००.००	०.००	३००००००.००
६	सोलार सिस्टम	८८०००००.००	५७६६४६५.५०	३०३५५३४.५०	०.००	२००००००.००
	एकूण	५०५०००००.००	४७६६६४६४.९६	१२४७०९३९.५६	९६३७४०४.५२	३२५०००००.००

व्यवसाय प्रमाणके व इतर माहिती

(आकडे लक्षमध्ये)

अ.नं.	तपशील	३१/०३/२०२३	३१/०३/२०२४
१)	स्व भांडवल परिपूर्णता प्रमाणांक (CRAR)	१२.५६%	१२.८२%
२)	गुंतवणूक : अ) गुंतवणूकीची पुस्तकी व दर्शनी किंमत १) पुस्तकी २) दर्शनी ब) गुंतवणूकीची बाजारभावाने किंमत	२२१८५.६९ २०८०१.१० १९६७६.९४	१९७५६.६९ १९८०१.१० १९०४१.२१
३)	शेअर व डिबेंचर्सचे तारणावर दिलेली कर्ज	नाही	नाही
४)	संचालक त्यांचे नातेवाईक, संबंधित संस्था व कंपनीना दिलेली कर्ज अ) प्रत्यक्ष कर्जे ब) बँक गॅंटी व एल.सी.च्या स्वरूपातील कर्जे	नाही नाही	नाही नाही
५)	ठेवीवर दिलेला सरासरी व्याजदर	५.४५%	५.८९%
६)	एन.पी.ए. अ) ढोबळ एन.पी.ए. ब) निव्वळ एन.पी.ए.	८.४२% ३.७८%	९.०२% ४.६५%
७)	लाभप्रदता अ) खेळत्या भांडवलाशी व्याज उत्पन्नाचे प्रमाण ब) खेळत्या भांडवलाशी इतर उत्पन्नाचे प्रमाण क) असेटस्वर मिळालेली उत्पन्नाची टक्केवारी ड) प्रति सेवक व्यवसाय इ) प्रति सेवक नफा	७.६०% ०.५९% ०.४५% ३८९.८५ १.२२	८.०३% ०.५१% ०.४५% ४९२.५१ १.५३
८)	एन.पी.ए. व गुंतवणूक घसा-यासाठी केलेली तरतूद अ) एन.पी.ए. तरतूद ब) गुंतवणूक घसारा तरतूद	२८१०.८७ २२०.४२	२८८३.०० ५२७.४९
९)	स्टॅन्डर्ड असेटसाठी केलेली तरतूद	२६२.५०	२६२.५०
१०)	विदेशी चलनातील भांडवल व जिंदगी	नाही	नाही

५८ वर्षातील बँकेचा प्रगतीचा तक्ता

(आकडे लक्ष रूपये)

अ.नं	तपशील	दि. ३०/६/६६	दि. ३०/६/८६	दि. ३१/३/११	दि. ३१/०३/१५	दि. ३१/०३/२०	दि. ३१/०३/२१	दि. ३१/०३/२२	दि. ३१/०३/२३	दि. ३१-०३-२०२४
१)	ऑडीट वर्ग	--	'अ'	'अ'	'अ'	'अ'	'अ'	'अ'	'अ'	'अ'
२)	सभासद संख्या									
	'अ' वर्ग	८५९	५९३५	१९४०१	२२७४९	२४९२३	२५१२३	२५९०८	२६९५५	२८६२९
	'ब' वर्ग	२	२०७५४	१०७६९	१२४९६	४५०९	४५६०	४९१४	५१६०	५५७३
३)	स्वतःचे भाग भांडवल	१.४३	२२.२५	११७९.८४	१९६९.८०	३५३५.५८	३५४५.९८	३५८८.६९	३६८९.५०	३८६३.६६
	रिझर्व्ह फंड	०.०४	३०.०५	५४३.४४	८८५.६२	१३९०.२६	१४७३.८६	१६०३.५०	१७३९.३६	१८६७.६८
	इतर फंडस्	०.००	६४.७२	२४६४.४७	४२८५.६२	५५१६.८२	६१९१.६०	६१४४.७९	६३८०.५६	६६०१.३१
	एकुण	१.४७	११७.०२	४१८७.७५	७१४१.०४	१०४४२.६६	११२११.४४	११३७६.९८	११८०९.४२	१२३३२.६५
४)	ठेवी	०.९६	१०५४.८६	४७२५७.२९	६६९६९.१७	९३४८१.४९	९३८५४.८५	९८९१२.३६	९४८०७.६३	९७६६७.७१
५)	गुंतवणूक	--	२६८.८७	१८९८३.५६	१९२४०.५३	२९८२३.७४	३४८०५.८७	३७१०४.९८	३४६५१.४६	३४३१२.९९
६)	येणे कर्ज	०.४९	६७०.४१	२८६२२.४३	४४२१५.१५	६११२५.८६	५९८८७.५६	६२८०५.२९	५८४०३.६५	६२८९०.५३
७)	एकुण प्राप्ती	०.०२	१३१.६६	४५४४.८६	८१२८.४१	९६९९.७२	९६८९.९३	९४३८.२९	८६१६.३४	९२९२.८४
८)	एकुण खर्च	०.०४	१२२.१४	४२९१.८०	७७६३.११	९३८८.००	९२१४.५६	८९६२.१५	८१३८.७८	८७९२.७६
९)	निव्वळ नफा	-०.०२	९.५२	२५३.०६	३६५.३०	३११.७२	४७५.३७	४७६.१४	४७७.५६	५००.०८
१०)	खेळते भांडवल	२.४६	१२२३.७३	५३४४१.४८	७६७५७.३७	१०४८९८.३०	१०६७२५.७०	११२२७१.१५	१०८३८१.०४	१०८७८३.६८
११)	डिव्हीडंड	--	१५%	१४%	१०%	---	१०%	१०%	१०%	१०%

सभासद प्रशिक्षण

कर्जाचे प्रकार किती आहेत?

जसे तुम्हाला माहितीच असेल की लोकांना त्यांच्या विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोन म्हणजेच कर्जाची गरज असते. हे लोन /कर्ज ते एखाद्या बँकेकडून किंवा कोणत्याही आर्थिक संस्थेकडून घेत असतात. त्यांना ती कर्जाची रक्कम त्यावरील व्याजासह त्या बँकेला/आर्थिक संस्थेला परत करायची असते.

टाईम पिरियडच्या अनुसार कर्जाचे तीन प्रकार असतात. .

१. शॉर्ट टर्म लोन (Short Term Loan) – या प्रकारची कर्जे परत फेडण्यासाठी एक वर्षाहून कमी कालावधी दिलेला असतो.
२. मिडियम टर्म लोन (Medium Term Loan) – या प्रकारची कर्जे परत फेडण्यासाठी १ वर्ष ते ३ वर्ष किंवा ५ वर्षांचा कालावधी दिलेला असतो.

Types of Bank Loans in India मध्ये भारतातील बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट कोणत्या प्रकारची कर्जे देतात याविषयी जाणून घेऊया.

१) पर्सनल लोन

पर्सनल लोन किंवा गैरजमानती लोन यांचा अर्थ स्वतःसाठी घेतले गेलेले लोन होय. तसे बघायला गेले तर सर्व लोन स्वतःसाठीच घेतलेले असतात मात्र पर्सनल लोन हे स्वतःच्या कामासाठी घेतलेले असते. हे पर्सनल लोन मुलांच्या शिक्षणाच्या फी साठी किंवा एखादे महागडे गिफ्ट घेण्यासाठी किंवा घरातील एखादी वस्तू विकत घेण्यासाठी घेतलेले असते. पर्सनल लोन साठी प्रत्येक बँकेचे वेगवेगळे व्याजदर असतात. सध्याच्या काळात स्टेट बँक ऑफ इंडिया पर्सनललोन साठी १२.५०% ते १६.६०% वर्षाला तर HDFC बँक जवळपास १०.९९% ते २०.७५% व्याजदर प्रत्येक वर्षाला घेते. तसे बघायला गेले तर पर्सनल लोनचे व्याज हे इतर कर्जांच्या व्याजांपेक्षा जास्त असते. पर्सनल लोन मध्ये बँकेला जास्त काही कागदपत्र द्यावे लागत नाहीत. तुम्हाला फक्त एक salary स्लीप द्यावी लागते. पर्सनल लोन तुम्हाला ५ वर्षांच्या कालावधी साठी मिळू शकते.

२) गोल्ड लोन

गोल्ड लोन मध्ये बँक लॉकर मध्ये आपले सोने तुम्ही ठेवून त्या बदल्यात लोन प्राप्त करू शकता. या प्रकारच्या लोन्स मध्ये तुम्हाला दिली जाणारी रक्कम ही तुम्ही ठेवलेल्या सोन्याच्या क्वालिटी आणि किंमतीनुसार मिळत असते. तसेच साधारणतः बघितले गेले आहे की बँक तुमच्या सोन्याच्या ८०% रक्कम तुम्हाला कर्ज म्हणून देत असते. गोल्ड लोन हे शक्यतो लोक एखाद्या आर्थिक संकटात असताना घेत असतात. त्यासाठीचे व्याज हे पर्सनल लोन पेक्षा कमी असते. सध्याच्या काळात गोल्ड लोन वरील व्याजदर हे SBI मध्ये ११.१५% ते HDFC मध्ये १०% प्रति वर्ष आहे.

३) सिक्युरिटी बर मिळणारे कर्ज (Security Loan)

या प्रकारच्या कर्जात बँक तुम्हाला तुमचे सिक्युरिटी पेपर्स ठेवून कर्ज देत असते. मात्र मग प्रश्न हा उभ राहतो की हे सिक्युरिटी पेपर्स नक्की काय असतात? जर तुम्ही आधी पासूनच एखाद्या म्युच्युअल फंड, डिमांड शेअर, गव्हरमेंट स्कीम किंवा बॉण्ड मध्ये गुंतवणूक केलेली असेल तर हेच तुमचे सिक्युरिटी पेपर्स असतात. हे पेपर्स बँक स्वतःकडे ठेवून मग तुम्हाला लोन देत असते. जर तुम्ही कर्ज परत करू शकला नाहीत तर बँक तुमचे ते सिक्युरिटी पेपर्स जप्त करून घेते. हेच पेपर्स पुढे जाऊन बँक बाजारात विक्रीला काढत असते.

तुम्ही तुमचे सिक्युरिटी पेपर्स हे बँकेत गहाण ठेवू शकतात. बँक तुम्हाला या सिक्युरिटी आधारावर बँक ओव्हर ड्राफ्ट ही सुविधा देत असते. ओव्हर ड्राफ्ट चा अर्थ असा होतो की जर तुमच्या खात्यात ० बॅलन्स असेल तरी देखील तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे काढू शकतात. यालाच ओव्हर ड्राफ्ट म्हणून ओळखले जाते.

४) प्रॉपर्टी लोन (Property Loan)

प्रॉपर्टी लोन - यामध्ये तुम्ही तुमच्या संपत्तीची कागदपत्रे ही बँकेकडे गहाण ठेऊन कर्ज घेत असतात. हे लोन एखाद्याला जास्तीत जास्त १५ वर्षांसाठी मिळू शकते. साधारणतः तुमच्या संपत्तीच्या ४० ते ५०% रकम तुम्हाला कर्ज म्हणून मिळत असते.

५) गृह कर्ज (Home Loan)

घर खरेदी / बांधकाम करण्यासाठी जे कर्ज घेतले जाते त्याला होम लोन किंवा गृह कर्ज असे म्हणतात. तुम्ही फक्त घर खरेदी करण्यासाठी कर्ज घेत नसतात तर तुम्ही तुमचे घर बनवायला लागणारी रकम, त्यासाठी रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटीचा खर्च आणि इतर देखील अनेक खर्च एकत्र करून मग बँकेकडून लोन घेत असता. बँक तुमचे घर बांधण्याच्या एकूण खर्चाच्या ४५% ते ७५% पर्यंत लोन देते. बाकी पैशांची जुळवाजुळव ही तुम्हाला स्वतःलाच करावी लागते. समजा तुम्ही एका फ्लॅट साठी कर्ज घेतले ज्याची किंमत १० लाख रुपये आहे. तर मग तुम्हाला याच्या ३०% रकम ही बँकेत जमा करावी लागणार आहे. म्हणजे ३ लाख रुपये तुम्हाला आधी बँकेत ठेवायचे आहेत. बाकी सर्व पैसे बँक तुम्हाला देणार आहे. होम लोन परत करण्याचा कालावधी हा ५ वर्ष ते २० वर्षांचा असतो. होम लोन घेताना त्याच्या व्याजासोबत अनेक इतर फी देखील असतात. यात प्रोसेसिंग फी, एंडमिनीस्ट्रिटिव्ह चार्ज, लीगल फी, असेसमेंट फी यांचा समावेश होतो.

६) एज्युकेशन लोन (Education Loan)

प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आर्थिक परिस्थिती मुळे हे शक्य नसत की तो त्याच्या आवडत्या संस्थेत शिक्षण घेऊ शकेल. एखाद्याला ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये जाऊन शिक्षण घ्यायचे असते मात्र तिथे आकारली जाणारी फी ही इतकी जास्त असते की तिथे जाऊन शिक्षण घेण्याचा विचार करणे देखील खूप कठीण आहे. अशा परिस्थितीमध्ये तो विद्यार्थी बँक लोन घेऊ शकतो. एज्युकेशन लोन घेण्याआधी बँक त्याचं रिपेमेंट निर्धारित करत असते. बँक लोन त्याच विद्यार्थ्यांना देत असते ज्यांच्यामध्ये ते परत करण्याची क्षमता असते. त्या विद्यार्थ्यांची क्षमता जाणून घेण्यासाठी बँक दोन प्रकारची कामे करते. एकतर त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न बँक बघते किंवा तो विद्यार्थी ज्या विद्यापीठात जाणार आहे त्याचा परफॉर्मन्स कसा आहे? हे देखील बघितले जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी कर्जाची परतफेड करू शकतो. एज्युकेशन लोन साठी एका गॅरंटरची गरज असते. हा व्यक्ती विद्यार्थ्यांचा कोणताही एक नातेवाईक असू शकतो. आजच्या तारखेला स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एज्युकेशन लोन ७.५० लाखांच्या वर असेल तर १०.७०% आणि ७.५ लाखांच्या आत असेल तर ९.९५% व्याजदर आकारला जातो.

७) वाहन किंवा कार लोन (Car Loan)

जेव्हा तुम्ही एखादे वाहन खरेदी करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेता तेव्हा त्याला वाहन किंवा कार लोन म्हणून ओळखले जाते. कार लोन हे प्रत्येक इतर लोन प्रमाणेच फिक्स किंवा फ्लोटिंग रेट वर दिलेले असते. फिक्सड रेट म्हणजे तुम्ही त्यावेळी लोन घेता तेव्हा जो व्याजदर असेल त्याच व्याजदराने पैसे परत करणे होय, फ्लोटिंग रेट म्हणजे तुम्ही एकदा कर्ज घेतल्यानंतर ज्या प्रमाणे कर्जाचा व्याजदर कमी जास्त होतो त्यानुसार तुम्हाला पुढे कर्जाचे परतावे भरावे लागतात. कार लोन मध्ये जोपर्यंत आपण कर्जाचे पूर्ण हप्ते भरत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारे कारचा मालकी हक्क मिळत नाही. तोपर्यंत कारचा मालकी हक्क बँकेकडे असतो.

८) कॉर्पोरेट लोन (Corporate Loan)

बँक जेव्हा मोठे लोक जसे की रतन टाटा, विजय मल्ल्या, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा, बिरला, अंबानी यांना कर्ज देते त्याला कॉर्पोरेट लोन असे म्हणले जाते. सध्याच्या नियमानुसार बँक त्यांच्या कोर कॅपिटल (Core Capital) च्या ५५% लोन कोणत्याही एका कंपनीला लोनच्या स्वरूपात देऊ शकते. परंतु काही दिवसांपासून होत असलेल्या गुन्हाच्या वाढत्या प्रमाणाकडे लक्ष देता RBI ने सांगितले आहे की १ जानेवारी २०१९ पासून एक नवीन नियम लागू झालेला आहे. त्यानुसार बँक त्यांच्या कॅपिटल च्या २५% रकम ही एखाद्या कंपनीला कर्ज म्हणून देऊ शकते. यामुळे आता बँका देखील असंभाव्य धोक्यांपासून वाचू शकतात.

मयताच्या ठेवी परत करणेची पद्धती

बँकेत ठेवीदाराची खाती व ठेवी असतात ठेव ठेवताना ठेवीदार आपल्या पश्चात मृत्युनंतर ठेवीची रक्कम कोणास मिळावी याबद्दल नॉमिनेशन देत असतो. त्यानुसार जवळजवळ ९९% मयत ठेवीदाराचे बाबतीत नॉमिनीला ठेवीची रक्कम सहजासहजी मिळते. यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होत नाही.

कायदेशीर तरतूदीप्रमाणे नॉमिनी हा मयताच्या ठेवीचा मालक नसतो तर मयत व्यक्तीची ठेव स्वीकारण्यास नियुक्त केलेला व्यक्ति असतो.

बहुदा मयत ठेवीदाराचा नॉमिनी मयताची पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असे असतात. त्यामुळे फारसा प्रश्न निर्माण होत नाही. परंतु ज्यावेळी या खेरीज इतर वारस असतात त्यावेळी अडचण निर्माण होते.

यासंदर्भात बँकेची जबाबदारी काय हा महत्वाचा विषय आहे. ज्यावेळी बँकेने डी.ए. फॉर्म-१ मध्ये नॉमिनेशन करून घेतले असेल त्यावेळी मयत ठेवीदाराची ठेव नॉमिनीस देताना खालील कागदपत्रे घेण्यात यावीत.

- १) नॉमिनीचा रक्कम मागणी अर्ज
- २) मृत्यूचा दाखला
- ३) नॉमिनीची के.वाय.सी.

एवढ्या कागदपत्रावर मा.संचालक मंडळ सभेत मंजूरी घेऊन मयत ठेवीदाराची ठेव रक्कम नॉमिनीचे नावे जमा करता येईल. याबाबत कोणतीही अडचण घेण्याची शक्यता नाही.

२) जर १/१/९५ पूर्वीचे खाते असेल तर खात्यावर नमूद असणाऱ्या वारसाने खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

- १) रक्कम मागणी अर्ज
- २) मृत्यूचा दाखला
- ३) वारसाची के.वाय.सी. ।
- ४) मृताचे कौटुंबिक माहिती फॉर्म
- ५) इतर वारसाचे संमतीपत्र (नमुन्यात)
- ६) रु. १००/- चे स्टॅम्पवर अँफिडेव्हीट (सोबत नमुना)

३) ठेव खात्यास नोंद केलेल्या नॉमिनी व्यतिरिक्त अन्य जवळचे वारसाने रक्कम मागणी केल्यास खालील पूर्तता करावी.

- १) मागणी अर्ज
- २) वारसाची के.वाय.सी.
- ३) मृत्यूचा दाखला
- ४) इतर वारसाचे संमतीपत्र (चेअरमन, सरपंच, गॅझेटेड ऑफिसर यांचे सहीने,
- ५) मयताचे कौटुंबिक माहितीपत्रक (ऑन, मॅजिस्ट्रेट यांचे सही शिक्क्याने)
- ६) खातेदाराच्या मृत्युपत्राची खरी नकल

४) इतर वारसाने रक्कम मागणी

खातेदाराने वारस नेमला नसेल, व खातेदारास हिंदु वारस कायदानुसार पत्नी, पति, मुलगा, मुलगी, नात, नातू यापैकी कोणीही वारस नसेल तर अशा बाबतीत इतर अन्य वारसाने रक्कम. मागणी केल्यास अशा वारसाकडून कोर्ट वारस (सक्सेशन) सर्टीफिकेट घेऊन पूर्तता करून घ्यावी.

याशिवाय मागणी करणाऱ्याची के.वाय.सी. मागणी अर्ज घ्यावा.

याव्यतिरिक्त मयत वारस प्रकरणाबाबत खालील बाबीची खात्री करावी.

- १) संयुक्त खात्यावरील मयत खातेदाराचा वारस ठरविताना मयत खातेदाराचा मृत्यु दाखला व सहीचा अधिकार असलेल्या खातेदाराचा अर्ज घेऊन मंजूरी घ्यावी.
- २) वारस प्रकरणातील नॉमिनीचा मृत्यु झाल्यास नॉमिनीचा मृत्यु दाखला घेऊन कार्यवाही करावी.
- ३) मयत वारस प्रकरणातील कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती मुळ प्रतिवरून तपासून प्रमाणित करून घ्याव्यात.
- ४) अज्ञान पालनकर्ता खातेदाराचा मृत्यु झाल्यास नवीन पालनकर्ता नेमून घेण्यात यावा. यासाठी अर्ज, मृत्युचा दाखला नविन पालन कर्त्याचे २ फोटो व के.वाय.सी. आवश्यक.
- ७) सोनेतारण कर्जाचे बाबतीत कर्जदार मयत असल्यास कर्ज मागणी अर्जात नमुद केलेल्या वारसाचा अर्ज घेऊन व मृत्युचा दाखला घेऊन कार्यवाही करावी.
- ६) परागंदा खातेदाराचे बाबतीत, कायदेशीर तरतूदी प्रमाणे जर ७ वर्षे व्यक्तीपरागंदा असेल तरी त्या व्यक्तीची सिव्हील डेथ समजली जाते. यासाठी खातेदाराच्या नॉमिनीने कोर्टामार्फत डिक्लरेशन सर्टीफिकेट मिळालेनंतर खात्यावरील रक्कम दिली जाते.
- ७) मयत वारस प्रकरणांची कार्यवाही करताना मयत व्यक्ती कर्जदार आहे का? किंवा बँकेतील कोणास जांमिनदार आहे का? हे पहावे म्हणजे भविष्यात अडचण येत नाही.



श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर

ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर

शाखा व प्रधान कार्यालयाची माहिती

अ.नं.	शाखेचे नांव	पत्ता	फोन नंबर
१	प्रधान कार्यालय, वारणानगर	वारणानगर, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर	०२३२८-२२४२८६/८७
२	किणी	ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	०२३०-२३६३०११
३	लक्ष्मीपुरी, कोल्हापूर	१११४, सी-वार्ड, काशिद चेंबर्स, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर	०२३१-२६४०९०३
४	इचलकरंजी	वॉर्ड नं.१०, नगरपालिका स्टेडियमजवळ, हवामहल बंगला रोड, इचलकरंजी	०२३०-२४२१४७६
५	सोलापूर	१६२/५, रेल्वे लाईन्स, राजभाऊ पटवर्धन चौक, व्ही.आय.पी.रोड, सोलापूर	०२१७-२३१२१९१/९२
६	एक्स्टेशन कौंटर(वारणा कॉलेज)	वारणानगर, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर	०२३२८-२२४२६०
७	पेठ वडगांव	अनंत विश्व कॉम्प्लेक्स, वाणी पेठ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	०२३०-२४७११७९
८	जयसिंगपूर	सि.स.नं. १५२२, ११ वी गल्ली, शिवाजी चौक, वाडी रोड, जयसिंगपूर, जि. कोल्हापूर	०२३२२-२२५५२४
९	शिरोली पुलाची	सि.स.नं. ६१४, देसाई बिल्डिंग, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	०२३०-२४६१२७४
१०	बागल चौक, कोल्हापूर	'अमेय' चेंबर्स, १०६४/क-१, शाहुपूरी, कोल्हापूर	०२३१-२५२९५४२
११	कोडोली	ता. पन्हाळा जि. कोल्हापूर	०२३२८-२२४४२७
१२	पारगांव	ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	०२३०-२४७७१७३
१३	ऐतवडे-खुर्द	वारणा सिंचन संकुल, ऐतवडे खुर्द, ता. वाळवा, जि. सांगली	०२३४२-२५६०६९
१४	बांबवडे	ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर.	०२३२९-२३४९९९
१५	शिगांव	ता. वाळवा, जि. सांगली	०२३४२-२४४६३३
१६	सातवे	ता. पन्हाळा जि. कोल्हापूर	०२३२८-२४५२६७
१७	चिकुडें	ता. वाळवा. जि. सांगली	०२३४२-२५९१०८
१८	कोतोली	जिवन शिक्षण मंदिर जवळ कोतोली ता.पन्हाळा जि. कोल्हापूर	०२३२८-२५४८५०
१९	वाशी, नवी मुंबई	डॅफोडिल्स बिल्डिंग, प्लॉट नं. २३ ते २५, सेक्टर नं. १४, वाशी, नवी मुंबई	०२२-२७८०२९९९
२०	मांगले	गट नं. १११/१अ, मांगले, ता. शिराळा जि. सांगली	०२३४५-२२०३१४
२१	मार्केट यार्ड, सांगली	सि.स.नं. १३१९२/६+७, प्लॉट नं. ०१, अथर्व भवन, ग्राऊंड फ्लोअर शॉप युनिट नं. जी-१, जी-२, आणि जी-३, मार्केट यार्ड, सांगली, ता.मिरज, जि. सांगली	०२३३-२६२०९४१/४२
२२	मार्केट यार्ड, कोल्हापूर	श्री शाहु मार्केट यार्ड, प्लॉट नं. ९, कोल्हापूर	०२३१-२६५३३३४
२३	गडहिंगलज	कांबळे बिल्डींग, मेन रोड, गडहिंगलज, जि. कोल्हापूर	०२३२७-२२६६९९
२४	एम.आय.डी.सी. गोकुळ शिरगांव	प्लॉट नं.पी/३४, मेन रोड, एम.आय.डी.सी. गोकुळ शिरगांव जि. कोल्हापूर	०२३१-२६७१०२४
२५	गुलटेकडी, पुणे	एस.आर. नं. २८३, प्लॉट नं. २ व ४, कॉमन सेल हॉल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, पुणे	०२०-२४२६१६१८/१९
२६	मिरज	सि.स.नं. ९०३/२, 'निल प्लाझा' ग्राऊंड फ्लोअर, शॉप नं. जी-१, जी-२, जी-३, माधव पेठ, शिवाजी रोड, मिरज, जि. सांगली	०२३३-२२२१५४०/४१
२७	नागाळा पार्क, कोल्हापूर	सि.स.नं.२४६/अ-१, प्लॉट नं. १८, 'गायत्री देवी अपार्टमेंट', शॉप युनिट नं. ०१ आणि ०७, ई-वॉर्ड, नागाळा पार्क, कोल्हापूर	०२३१-२६८०८५५/७५५
२८	ए.पी.एम.सी. मार्केट, वाशी नवी मुंबई	शॉप नं. एच-१, व्यापारी भवन, ए.पी.एम.सी. मार्केट-२, फेज-२, सेक्टर नं. १९, वाशी नवी मुंबई	०२२-२७८३४०४०
२९	गणपती पेठ, सांगली	रि.स.नं. ६७२, जी.एस. हाऊस, गणपती मंदीरासमोर, गणपतीपेठ, सांगली	०२३३-२३२३३४१
३०	कोथरूड, पुणे	पौड रोड, भुसारी कॉलनी, कोथरूड पुणे	०२०-२५२८३१५२
३१	पनवेल, नवी मुंबई	सि.स.नं. ४५८/अ, सुवर्णपुष्प, सि-विंग, ग्राऊंड फ्लोअर, शॉप यु.नं. १ व २ टिळक रोड, पनवेल, नवी मुंबई	०२२-२७४६६६५३
३२	मलकापूर	मलकापूर-कराड रोड, मलकापूर, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर	०२३२९-२२४३५५
३३	सातारा	४६, मल्हारपेठ, खालचा रस्ता, गोकुळ मंगल कार्यालयासमोर, सातारा	०२१६२-२३९०५५
३४	कराड	प्लॉट नं. ५३८, तहसील कार्यालयासमोर, पंचायत समितीजवळ, कराड.	०२१६४-२२९४५५
३५	इस्लामपूर	सांगली पेठ रोड, शिव-पार्वती चित्रमंदीर समोर, इस्लामपूर	०२३४२-२२५३५५
३६	जोतिबा (वाडी रत्नागिरी)	ग्रामपंचायत ऑफिस समोर, जोतिबा (वाडी रत्नागिरी), ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर	०२३२८-२३९७५५
३७	अहमदनगर	पाईपलाईन रोड, दिपक पेट्रोल पंपाजवळ, अहमदनगर	०२४१-२४२४३६४/६५
३८	चिंचवड पुणे	सि.एस. नं. १८६९, प्लॉट नं. ३१, शॉप नं. १ व २ चिंचवड, पुणे	०२०-२७३५८१८१
३९	नेरुळ, नवी मुंबई	शॉप नं. २ ते ४, गिरीराज प्लॉट नं. ७/८, सेक्टर न. ४४, नेरुळ, नवी मुंबई	०२२-२७७१३३५१/५२
४०	कागल	सी.एस. नं. २०४०, ए.आर, कॉम्प्लेक्स, कागल ते सांगाव रिंग रोड, कागल	०२३२५-२४४८५५



बँकेच्या गडहिंग्लज शाखेकडील “ऑन साईट ए.टी.एम.” चे उद्घाटन करताना बँकेचे अध्यक्ष मा.निपुण कोरे, उपाध्यक्ष मा. उत्तम पाटील सोबत बँकेचे जेष्ठ संचालक मा.प्रमोद कोरे, मा.प्रकाश माने, मा.बळवंत पाटील, मा.प्रभाकर कुरणे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राजेश सार्दळ व डेप्युटी जनरल मॅनेजर श्री.पी.टी.पाटील आदी.



मे.मयुर टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे प्रोप्रायटर श्री.योगेश कदम यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेअंतर्गत त्यांचे व्यवसायाकरीता आपले बँकेच्या शाखा ए.पी.एम.सी.मुंबई कडून वाहनतारण कर्ज वितरीत करणेत आले.
सदर व्हेईकलचे पुजन बँकेचे अध्यक्ष मा.निपुण कोरे यांचे शुभहस्ते करणेत आले.
याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेश सार्दळ व डेप्युटी जनरल मॅनेजर श्री. ए. सी.कुलकर्णी आदी.



रूकडी येथील कर्जदार श्री.बलराम बागडी यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेअंतर्गत त्यांचे व्यवसायाकरीता ट्रॅव्हलर खरेदीकरीता वाहनतारण कर्ज वितरीत करणेत आले. सदर व्हेईकलचे पुजन बँकेचे अध्यक्ष मा.निपुण कोरे यांचे शुभहस्ते करणेत आले. याप्रसंगी बँकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर श्री.पी.टी.पाटील, असि.जनरल मॅनेजर बी.एम.नायकवडी आदी.



पोखले येथील कर्जदार श्री.अमर पाटील यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेअंतर्गत त्यांचे व्यवसायाकरीता वाहनतारण कर्ज वितरीत करणेत आले. सदर व्हेईकलचे पुजन बँकेचे अध्यक्ष मा.निपुण कोरे यांचे शुभहस्ते करणेत आले.



आपल्या आकांक्षाच्या क्षितीजाला 'अर्थ' देणारी सुवर्ण महोत्सवी बँक...

वारणा बँक



सहकारमहर्षि
स्व. तात्यासाहेब कोरे



महिला बचत गट कर्ज योजना

व्याज दर १०%



औषध दुकानदारांसाठी

कॅश क्रेडिट कर्ज योजना

- * रु. ५ लक्ष पर्यंत (फक्त स्टॉकचे तारणावर) १०.५०%
- * स्टॉक व जादा स्थावर प्रॉपर्टी व तत्सम तारणावर रु. १ ते रु. २४,९९,९९९ पर्यंत १०.००% व २५ लक्ष व त्याहून जास्त ११.००%



स्कीम अंतर्गत व्यवसाय कर्ज
योजना व्याज दर ११%



महिला उद्योग/व्यवसायाकरिता कर्ज योजना
वारणा महिला व्यावसायिक कर्ज योजना.

- * तारण कर्ज/कॅश क्रेडिट ११%
- * रिबेट २%



गृहकर्ज योजना

- * आपली वास्तू गृह कर्ज योजना व्याज दर ९.५०%
- * वारणा शेतकरी गृह कर्ज योजना ९.७५%



डॉक्टर यांचे करीता नवीन मशिनरी

खरेदी कर्ज योजना ११%
वैद्यकीय व्यवसाय कर्ज
योजना ९.५०% ते १०%



वाहन तारण कर्ज

- * नवीन कमर्शियल/श्री व्हीलर/फोर व्हीलर १०.५०%
- नवीन दुचाकी व इतर वाहन १०.५०%

आकर्षक ठेव योजना उपलब्ध : ज्येष्ठ नागरिकांना १२ महिन्यापेक्षा जास्त कालावधीवरील ठेवीकरिता ०.५०% ज्यादा व्याजदर

बँकेमार्फत
देण्यात येणाऱ्या
सुविधा

- एस.एम.एस. व मोबाईल बँकिंग सुविधा
- UPI
- विविध आकाराचे लॉकर सुविधा
- रुपे कार्डद्वारे देशातील कोणत्याही NFS/ATM वरून पैसे काढणे.
- POS व E-COM सुविधा
- डी. मॅट अकॉंट सुविधा.
- फ्युचर जनराली मार्फत जनरल व RTGS/NEFT सुविधा.
- लाईफ इन्शुरन्स सुविधा.

प्रेषक :

मा. निपुण वि. कोरे (चेअरमन)

BOOK-POST

प्रति,



श्री वारणा सहकारी बँक लि., वारणानगर

प्रधान कार्यालय : वारणानगर, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर

फोन : ०२३२८-२२४२८६/२२४२८७